

महाराष्ट्र विधानसभा
चौथे अधिवेशन, २०१४
तारंकित प्रश्नोत्तरांची यादी

सोमवार, दिनांक १५ डिसेंबर, २०१४ / आग्रहनय २४, १९३६ (शके)

- | | | |
|---|---|---------------------|
| <p>(१) सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रमांसह) मंत्री</p> <p>(२) सहकार, पणन आणि वस्त्रोदयोग मंत्री</p> <p>(३) सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)</p> <p>(४) आदिवासी विकास मंत्री</p> | } | यांचे प्रभारी विभाग |
|---|---|---------------------|

प्रश्नांची एकूण संख्या - ५६

पेठवडगांव येथून हातकणंगले, वाठार, आष्टा कोल्हापूरला जाणाऱ्या सर्व रस्त्यांची दुरावस्था झाल्याबाबत

- (१) * २८२३ डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले), श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रमांसह) मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-
- (१) पेठवडगांव येथून हातकणंगले, वाठार, आष्टा कोल्हापूरला जाणाऱ्या सर्व रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली असून यामुळे या रस्त्यावर अनेक वेळा अपघात होऊन असून गाड्याचे नुकसान होत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या रस्त्यांची दुरुस्ती त्वरीत करण्याची मागणी तेथील ग्रामस्थांनी वारंवार संबंधित अधिकाऱ्यांकडे केली असूनही अद्यापही या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, मागणीनुसार उक्त रस्त्यांची दुरुस्ती त्वरीत करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत तसेच सदरच्या रस्त्यांची दुरुस्ती किती कालावधीत होणे अपेक्षित आहे?

श्री. चंद्रकांत पाटील : (१), (२), (३) व (४)

पेठवडगांव येथून हातकणंगले, वाठार आष्टा कोल्हापूरकडे जाणारे राज्य मार्ग क्र.१९२ व राज्यमार्ग क्र.१५१ असे दोन प्रमुख मार्ग आहेत.

पेठवडगांव ते वाठार (राज्य मार्ग क्र.१९२ चा भाग) या ३.२०० कि.मी. लांबीतील कामे व पेठवडगांव ते आष्टा (राज्य मार्ग क्र.१५१ चा भाग) या ३.०० कि.मी. लांबीतील कामे मंजूर असून निधी उपलब्धतेनुसार पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

उर्वरित लांबीतील मजबुतीकरण व डांबरीकरण आवश्यक असलेल्या रस्त्यांची कामे निधी, निकष व प्राथम्यक्रमाने हाती घेण्याचे नियोजन आहे.

सद्यःस्थितीत प्रश्नाधीन रस्त्यांवर पडलेले खड्डे भरून रस्ते वाहतुकीसाठी सुस्थितीत ठेवण्यात आले आहेत.

पोलीस अहवालानुसार प्रश्नाधीन रस्त्यांवर खड्ड्यांमुळे कोणतेही अपघात झाल्याची नोंद नाही.

मिरज (जि. सांगली) तालुक्यातील रस्ते दुरुस्तीची कामे अपूर्ण असणे.

(२) * ३८९६ डॉ.सुरेश (भाऊ) खाडे (मिरज), श्री.सुरेश हाळवणकर (इचलकरंजी) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

(१) मिरज (जिल्हा सांगली) येथे डी.पी.डी.सी, नाबार्ड १८, नाबार्ड १९, १३ वा वित्त आयोग, एस.आर., सी.आर.एफ व स्थानिक विकास निधी अंतर्गत व लेखाशिर्षाखाली नरवाड ते गायरानवाडी रस्ता डांबरीकरण, कवलापूर धुळगाव ते प्रजिमा क्र.५७ ला मिळणारा इजिमा क्र.११४ कि.मी.०/० ते ३/० मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, सलगरे ते बेळंकी रस्ता सुधारणा करणे, इत्यादी रस्ता सुधारणा व मजबुतीकरणाची विकास कामे एक वर्षापूर्वी मंजूर झाली असल्याचे माहे नोव्हेंबर, २०१४ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, स्थानिक लोकप्रतिनिधीनी दिनांक ९ जून, २०१४ व दिनांक १२ नोव्हेंबर, २०१४ रोजीच्या पत्राद्वारे सदरची कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत शासनास कळविले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरची कामे एक वर्षापूर्वी मंजूर होऊनसुद्धा अद्यापही निविदा प्रक्रिया झालेली नसून कामांनाही सुरुवात झालेली नसल्यामुळे सदर रस्त्यांवर अपघाती मृत्यु होत आहेत, हेही खरे आहे काय ?

(४) असल्यास, उक्त प्रकरणाबाबत चौकशी करण्यात आली आहे काय,

(५) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने उक्त कामांमध्ये जाणीवपूर्वक उक्त कामांमध्ये जाणीवपूर्वक टाळाटाळ करणाऱ्या श्री.एम.बी.वाघमारे, कार्यकारी अभियंता यांच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत तसेच उक्त कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) अशंत: खरे आहे.

(२) होय. प्रश्नात नमूद नरवाड ते गायरानवाडी हे काम पूर्ण झाले असून कौलापूर धुळगाव हे काम प्रगतीत आहे आणि सलगरे ते बेळंकी हे काम निविदास्तरावर आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधीच्या निवेदनामध्ये नमूद करण्यात आलेल्या १० कामांपैकी १ काम पूर्ण झाले असून ७ कामे प्रगतीत आहेत. २ कामे फेर तांत्रिक मंजूरीसाठी प्रस्तावित करण्यात आली आहेत. निवडणूक आचारसंहितेमुळे कामांच्या निविदा बोलाविणे निविदा निश्चिती संदर्भात कार्यवाही करणे शक्य झाले नाही.

(३) नाही. मिरज तालुक्यातील शासनाच्या डीपीडीसी, नाबार्ड १८, नाबार्ड १९, १३ वा वित्त आयोग, रस्ते दुरुस्ती व देखभाल मार्ग कार्यक्रम स्थानिक विकास कार्यक्रम व केंद्रीय मार्ग निधी योजनेअंतर्गत एकूण ६६ कामे मंजूर असून यापैकी २ कामे पूर्ण झाली आहेत, ४८ कामे प्रगतीत असून १६ कामे निविदास्तरावर आहेत.

(४) होय.

(५) चौकशी अहवालातील निष्कर्षानुसार पुढील कार्यवाही करण्याचे नियोजन आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

नागरपूर शहरात प्रवेश करणा-या रस्त्यांवरील टोल रद्द करण्याबाबत.

(३) * २१३४ श्री.बंटी भांगडिया (चिमूर), डॉ.देवराव होळी (गडचिरोली), श्री.कृष्णा गजबे (आरमोरी) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रमांसह) मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (1) नागपूर शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर (वाडी, काटोल रोड, दाभा, हिंगणा, उमरेड रोड) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे चालविण्यात येणाऱ्या टोल रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव प्रलंबित आहे, हे खरे आहे काय,
- (2) असल्यास, या टोलची वसुली करण्याच्या उपकंपनी जवळ लोकाभिमुख विविध शासकीय कर सवलतीच्या योजनांची (साप्ताहिक पास, मासिक पास) माहिती उपलब्ध करण्याकरीता सक्ती करण्यात येणार आहे काय,
- (3) असल्यास, लोकाभिमुख योजनेतून सदर कंपनीद्वारे आतापर्यंत किती टोल वसूल झाला आहे, तसेच ही माहिती प्रत्येक टोल वर रोज प्रसिध्द करण्यात येणार आहे काय,
- (4) नसल्यास, सदरहू माहिती प्रत्येक टोलवर प्रसिध्द न करण्याची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रकांत पाटील : १) नाही.

२) नाही.

सदर पथकर नाक्यांवर पथकर सवलतीची सर्व कागदपत्रे तसेच पासेस उपलब्ध आहेत. ३) व ४) मे. सोव्हेनिअर डेव्हलपर्स कंपनीद्वारे आतापर्यंत रु.७,५१,७६,२२७/- एवढा टोल वसूल झाला आहे. सदरील माहिती निविदेतील अटी व शर्तीप्रमाणे पथकर स्थानिकांवर इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डद्वारे प्रसिध्द करणे बंधनकारक आहे. परंतु सदर पथकर स्थानिकांवर इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड मधील तांत्रिक त्रुटीमुळे सदरील माहिती सद्यःस्थितीत प्रसिध्द होत नाही. त्रुटी दूर करण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे.

थेऊर (ता. हवेली, जि.पुणे) येथील यशवंत सहकारी साखर कारखाना आर्थिक गैरव्यवस्थापनामुळे बंद असल्याबाबत

(४) * ४५२ श्री.बाबुराव पाचर्णे (शिरूर) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (१) थेऊर (ता. हवेली, जि.पुणे) येथील यशवंत सहकारी साखर कारखाना मागील ३ हंगामापासून आर्थिक गैरव्यवस्थापनामुळे बंद आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, कारखान्याच्या मालकीची ११० एकर जमीन महाराष्ट्र गृहनिर्माण विकास मंडळ, मुंबई यांना विक्री करून कारखान्यास देय असलेल्या कर्जाची परतफेड करून कारखाना पूर्ववत सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे अंतिम कार्यवाहीसाठी प्रलंबित आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, यशवंत सहकारी साखर कारखाना त्वरीत सुरु करण्याबाबत शासनाने आतापर्यंत कोणती कार्यवाही कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (1) होय.

(2) व (3) होय. कारखाना पूर्ववत सुरु करण्यासाठी कारखान्याची जमीन महाराष्ट्र गृहनिर्माण विकास मंडळ, मुंबई यांना विक्री करून भांडवल उभारण्याची कार्यवाही सुरु आहे.

(4) प्रश्न उद्भवत नाही.

**वडगाव (ता.मावळ, जि.पुणे) येथील माळीनगर चौकातील
जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वारवार होणाऱ्या अपघाताबाबत**

- (५) * २१८६ श्री.संजय (बाळा) भेगडे (मावळ) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रमांसह) मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-
- (१) वडगाव (ता.मावळ, जि.पुणे) येथील माळीनगर चौकातील जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वारवार होणाऱ्या अपघातामुळे अनेक जणांना अपंगत्व आले तर काही जणांना आपले प्राणही गमवावे लागले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, येथे गतिरोधक सेवा रस्ता व दुभाजक नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना व नागरिकांना जीव मूठीत घेऊन महामार्ग ओलांडावा लागतो, हे ही खरे आहे काय,
- (३) जुना मुंबई पुणे महामार्गावर विनोद वाडी समोरील दुभाजकामध्ये झाडे वाढली आहेत तसेच येथे धोकादायक वळण आणि अरुंद रस्ता आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) तसेच अपघातग्रस्त धोकादायक वळणावरील झाडे काढणेबाबत व गतिरोधक सेवा रस्ता व दुभाजक करण्याबाबत शासनाने कोणती तातडीची कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय.

- उपलब्ध आकडेवारीनुसार सन २०१२ पासून या ठिकाणी ५ मृत्यू झाले आहेत.
- (२) सदर ठिकाणी (कि.मी.३८/३००) वडगाव-मावळ कडे जाणारा जोडरस्ता असून या ठिकाणी अपघात होऊ नये म्हणून रम्बलर स्ट्रिप्स व पांढरे पट्टे मारलेले आहेत. वाहन चालकाला सुचित करण्यासाठी वेगमर्यादेचे बोर्डही लावलेले आहेत.
- (३) विनोदवाडी जोडरस्ता (कि.मी. ३९/९००) या ठिकाणची मेडियनची रुंदी ५ ते ७ मीटर आहे. दुभाजकामधील पूर्वीची जुनी झाडे उदा. चिंच, बाभूळ, इ. अस्तित्वात आहेत. तसेच वळणावरील वळण दर्शविणारे सुचना फलक लावलेले आहेत.
- (४) धोकादायक वळणावरील झाडांची छाटणी करण्यात आली आहे. सेवा रस्त्याचे काम मंजूर झालेले आहे. पादचारी छेदरस्ता असल्याने या भागात दुभाजक करता येत नाही.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

औद्योगिक सहकारी संस्थांना शासनाने दिलेल्या अनुदानामध्ये झालेला गैरव्यवहार

- (६) * ३३४० श्री.रमेश कदम (मोहोळ) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-
- (१) संत तुकाराम मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था कोरवली (जि.सोलापूर)
- २) डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था, मंगळवेढा, जि.सोलापूर, महात्मा गांधी मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था, वाघोली, जि.सोलापूर, महात्मा फुले मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था, मोहोळ, जि.सोलापूर छत्रपती शाहू मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था, जि.सोलापूर या संस्थांना शासनाने दिलेल्या अनुदानामध्ये अफरातफर करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) अफरातफर झाल्याप्रकरणी चौकशी करण्यात आली आहे,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार संबंधितांविरुद्ध पुढे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

: (१) क्रमांक ४ मधील संस्थेबाबत अशंत: खरे आहे.

(२) होय.

(३) या प्रकरणी विधान परिषद प्रश्न क्र.४२४८३ चे अनुषंगाने मा.सभापती महोदय, विधान परिषद यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे अर्थ सहाय्य करण्यात आलेल्या मागासवर्गीयांच्या औद्योगिक सहकारी संस्थांची या विभागाच्या प्रादेशिक उपायुक्तांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समित्यांनी चौकशी केली. त्यापैकी महात्मा फुले मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेने चौकशीच्या वेळेपर्यंत नोव्हेंबर, २०१३, बांधकाम केले नसल्याने सदरील संस्थेवर कारवाई करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार सदर संस्थेची सुनावणी घेवून त्यांचेवर गुन्हा दाखल करणेबाबत संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांना व संस्थेवर, सहकारी संस्था कायद्यांतर्गत नियमानुसार कारवाई येऊन संस्थेवर गुन्हा दाखल करण्यात यावा असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांना कळविले आहे. त्यांचेकडून लेखापरिरक्षण चालू आहे.

नाशिकच्या समाजकल्याण विभागाच्या वसतीगृहांची दुरावस्था झाली असल्याबाबत

(७) * ३३६० श्री.पंकज भुजबळ (नांदगाव), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) :

सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

(१) जिल्हा परिषद, नाशिकच्या समाजकल्याण विभागाच्या वसतीगृहांची दुरावस्था झाली असून विद्यार्थ्यांना मुलभूत सोई सुविधा मिळत नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आलेले आहे,

(३) वसतीगृहातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली आहे करण्यात येत आहे?

:

(१), (२),(३) हे खरे नाही,या विभागामार्फत स्वयंसेवी संस्थाकडून अनुदानित वसतीगृहे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचे नियंत्रणाखाली चालविण्यात येतात. नाशिक जिल्ह्यात १५ तालुक्याच्या ठिकाणी एकूण १२६ इतकी अनुदानित वसतीगृहे चालविण्यात येत असून तेथील एकूण प्रवेशित विद्यार्थी संख्या ६३६६ इतकी आहे. सदर वसतीगृहासाठी शासनमार्फत संगणक, सौर उर्जा, वाटर हिटर, ट्रॅक पेट, गादया उशी, सतरंजी, चादर, इनव्हर्टर, चप्पल, बुट, ताटवाटी इत्यादी साहित्य पुरवण्यात येते. सदर वसतीगृहातील प्रती विद्यार्थी रु. ९००/- च्या प्रमाणे पारिपोषण अनुदान संस्थेस शासनमार्फत देण्यात येते. याबाबत कुठलिही तक्रार प्राप्त नाही.

शासनाने मुंबई-पुणे व पुणे-सातारा या एक्सप्रेस हायवे वरील टोलच्या दरात केलेली वाढ

(८) * ४०९६ श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम), श्री.अशोक पाटील (भांडूप पश्चिम) :

सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील विविध टोल नाक्यावर टोल वसूलीचा विरोध होत असतानाही शासनाने मुंबई-पुणे व पुणे-सातारा या एक्सप्रेस हायवे वरील टोलच्या दरात दिनांक १ एप्रिल, २०१४ पासून वाढ केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शासनाने टोल धोरण ठरविण्यासाठी समिती नेमण्याचा व मदती नंतरही सुरु असलेले टोल नाके बंद करण्याच्या माहे फेब्रुवारी, २०१४ मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार किती टोलनाके बंद करण्यात आलेले आहेत,
- (३) असल्यास, शासनाने टोल धोरण ठरविणे अथवा टोल नाके बंद करण्या ऐवजी टोल दरात वाढ करण्याची कारणे काय आहेत,
- (४) असल्यास, शासनाने टोल धोरण निश्चित करण्याबाबत वा याबाबत फेरविचार करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे?
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. एकनाथ शिंदे : (१) होय.

(२) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील नागपूर-सिन्नर-घोटी रस्त्यावरील ८ व मिरज-म्हैसाळ आणि अहमदनगर-करमाळा रस्त्यावरील प्रत्येकी एक असे एकूण १० पथकर नाके व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रातील राज्यभरातील ३४ पथकर नाके शासनाने मुदतीपूर्वीच बंद केले आहेत.

मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रातील २ पथकर नाक्यांची प्रकरणे न्यायप्रविष्ट असून तेथील पथकर वसुली सुरु आहे.

शासनाने पथकर धोरण ठरविण्यासाठी समिती स्थापन केली आहे.

(३) शासनाने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील सर्व टोलनाक्यांची दि.३०.०४.२०३० पर्यंतची अधिसूचना दिनांक ९ ऑगस्ट, २००४ रोजी निर्गमित केलेली आहे. या अधिसूचनेनुसार दर तीन वर्षांनी पथकरात वाढ मंजूर करण्यात आली असून, त्यानुसार दि. १ एप्रिल, २०१४ पासून वाढीव दर लागू करण्यात आले आहे. तसेच पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ या मार्गावर भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या धोरणानुसार पथकराचे दरात वाढ व पथकर वसुली करण्यात येते.

(४) शासनाचे सार्वजनिक खाजगी सहभाग धोरण दिनांक ३० जुलै, २०१४ रोजी प्रसिध्द केलेले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**विभाजन व विमाप्र प्रवर्गातील (जि. वर्धा)
मुलीची शिष्यवृत्ती निधी अभावी न दिल्याबाबत**

(९) * ३६०२ श्री.समीर कुणावार (हिंणघाट) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

(१) वर्धा जिल्ह्यातील भटक्या विमुक्त मागास प्रवर्गातील मुलीची इयत्ता ५ ते ७ वी व ८ ते १० ची शिष्यवृत्ती सन २००६ पासून आयुक्त वर्धा, समाज कल्याण विभाग यांच्याकडून दिलेली नसल्याचे माहे नोव्हेंबर, २०१४ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, गणवंत विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीची रक्कम सुमारे ७ लाख १३ हजार इतकी अद्याप मिळाली नाही, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त दोन्ही शिष्यवृत्तींची सुमारे १ कोटी १९ लाख ४ हजार ९०० इतकी थकीत रक्कम विद्यार्थ्यांना देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

: (1) अशंत: खरे आहे.

विजाभज व विमाप्र प्रवर्गातील इयत्ता 5 वी 7 वी मध्ये शिकत असणा-या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती या योजनेतर्गत पुरेशा निधी अभावी शिष्यवृत्ती विजाभज व विमाप्र प्रवर्गातील इयत्ता 8 वी 10 वी मध्ये शिकत असणा-या मुलांना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेतर्गत विद्यार्थ्यांनीच्या अर्जातील त्रुटीमुळे शिष्यवृत्ती प्रलंबित आहे.

(2) अशंत: खरे आहे.

विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजने अतर्गत विद्यार्थ्यांच्या अर्जातील त्रुटीमुळे शिष्यवृत्ती प्रलंबित आहे.

(3) प्रलंबित शिष्यवृत्ती प्रदान करण्यासाठी अतिरिक्त निधी मिळण्याबाबत शासन स्तरावरून कार्यवाही सुरु आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटी मुळे प्रलंबित आहे, त्याची पूर्तता करण्याची कार्यवाही महाविद्यालय स्तरावर सुरु असून त्यानंतर शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल.

(4) प्रश्न उद्भवत नाही.

सामाजिक न्याय विभागांतर्गत विविध योजनांतर्गत देण्यात येणा-या मानधनात वाढ करण्याबाबत

(१०) * १६३४ डॉ.बालाजी किणीकर (अंबरनाथ), श्री.रवि राणा (बडनेरा), श्री.उल्हास पाटील (शिरोळ), डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले), श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर), श्री.चंद्रदीप नरके (करवीर) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (१) संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजनांच्या माध्यमातून राज्यातील कृष्णपिडीत जेष्ठ नागरीक, क्षयरोग ग्रस्त, कर्करोग ग्रस्त, आदिवासींना देण्यात येत असलेल्या मासिक ६००/९०० रुपये मानधनात रूपये २००० नी वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचारधीन आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या प्रस्तावावर शासनाने काय निर्णय घेतला आहे तसेच त्याअनुषंगाने अमलबजावणी होण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

: (1), (2) व (3) विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणा-या मासिक आर्थिक सहाय्य/निवृत्ती वेतनामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचारधीन आहे. सदर प्रस्ताव तपासण्यात येत आहे.

म्हाप्रळ-आबेतं (ता.मंडणगड जि. रत्नागिरी) येथील पुलाच्या दुरुस्तीबाबत

(११) * २०३४ श्री.मंगेश कुडाळकर (कुर्ला), श्री.संजय कदम (दापोली), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रमांसह) मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (१) मंडणगड तालुक्यातील (जि.रायगड) म्हाप्रळ-आबेतं या पुलाचे रेलिंग विविध कारणांमुळे व बेकायदा वाळ उपसामुळे ठिकठिकाणी कोसळल्याचे माहे नोव्हेंबर, २०१४ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, यासंदर्भात तेथील नागरीकांनी वारंवार तक्रारी करून दुरुस्तीकरिता अद्याप कोणतीच कार्यवाही केली नाही, हे ही खरे आहे काय,
 (३) असल्यास, सदरचा पुलाची त्वरीत दुरुस्ती करण्याकरिता शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) अशंत: खरे आहे. पुलाचे रेलिंग काही ठिकाणी जीर्ण झाले असल्याने नादुरुस्त झाले आहे.
 (२) (३) व (४) पुलाच्या रेलिंगच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलेले आहे.

**पालघर जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागातील
 वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याबाबत**

- (१२) * २९०४ श्री.शांताराम मोरे (भिवंडी ग्रामीण) : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पृढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-
 (१) जव्हार (जि.ठाणे) प्रकल्पांतर्गत जव्हार, मोखाडा, कुडूस, वाडा, विक्रमगड या तालुक्यात एकूण १६ वसतिगृहे आहेत, हे खरे आहे काय,
 (२) असल्यास, या वसतिगृहात विद्यार्थी संख्या (क्षमता) संपली असून ९०० ते १००० विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत , हे ही खरे आहे काय,
 (३) असल्यास, सदर वसतिगृहांची विद्यार्थी क्षमता वाढवून तेथे अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ,
 (४) नसल्यास , विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णू सवरा : (१) होय, हे खरे आहे.
 (२) हे खरे नाही.

- प्रकल्पांतर्गत १६ वसतिगृहात वाढीव मंजूर प्रवेश क्षमतेसह एकूण १,६७५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. प्रकल्प कार्यालयात १२७ विद्यार्थ्यांचे अर्ज प्रवेशाअभावी प्रलंबीत आहे.
 (३) जव्हार प्रकल्पातील वसतिगृहात प्रवेश क्षमता कमी पडत असल्यामुळे २०१४-२०१५ या वर्षात इतर प्रकल्पातील शिल्लक प्रवेशक्षमता तात्पुरता स्वरूपात वर्ग केल्या आहेत. वाढीव क्षमतेनुसार तात्पुरत्या स्वरूपात जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.
 (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात कापसाला योग्य हमीभाव मिळण्याबाबत

- (१३) * ८९ श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.असलम शेख (मालाड पश्चिम), श्री.संतोष टारफे (कळमनुरी), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील (अलिबाग), श्री.धैर्यशील पाटील (पेण), श्री.जयकुमार रावल (शिंदखेडा), श्री.संजय सावकारे (भुसावळ), श्री.उन्मेश पाटील (चाळीसगाव), श्री.आर.आर.पाटील (तासगाव - कवठेमहाकाळ), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंबा कळवा), श्री.बळीराम सिरसकर (बाळापूर), श्री.सुनिल राऊत (विक्रोळी), श्री.अब् आजमी (मानखूद शिवाजीनगर), श्री.शशिकांत शिंदे

(कोरेगाव), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद) : सन्माननीय पणन मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात उत्तर महाराष्ट्रासह विदर्भ तसेच अन्य भागात चालू हंगामात जवळपास ८० लाख गाठी कापसाचे उत्पादन अपेक्षित असताना शेतकऱ्यांचा कापूस बाजारात कमी भावाने विकला जावू नये म्हणून शासनाने रुपये ३० कोटी कापूस पणन महामंडळास कर्ज स्वरूपात देण्याबाबत मंजूरी दिली आहे हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शासनाने कापूस पणन महामंडळास रुपये ३० कोटी रकमेची कर्ज उचल केव्हा देण्यात आली आहे, तसेच कापूस पणन महामंडळाने शेतकऱ्यांकडून आतापर्यंत किती क्विंटल कापूस खरेदी केला आहे
- (३) तसेच विदर्भ मराठवाड्यातील कापसाचे उत्पादन एकरी दोन ते तीन क्विंटल पेशा कमी असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे, हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, केंद्रीय कृषी विभागाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा पंचवीस ते तीस टक्के रक्कम वाढवून देण्याची मागणी शेतकऱ्यांमार्फत करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, उक्त प्रकरणाबाबत चौकशी करण्यात आली आहे काय, असल्यास चौकशीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना हमीभाव वाढवून देण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे, नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय,

(२) शासनाने दिनांक ३०.११.२०१४ रोजी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्या., यांना रु.३० कोटी रकमेची कर्ज उचल दिली आहे.

राज्यात कापूस पणन महासंघाने, भारतीय कपास निगम लि., यांचे उप अभिकर्ता (Sub-Agent) म्हणून दिनांक १५.११.२०१४ पासून कापूस खरेदी केली असून, महासंघाने शेतकऱ्यांकडून दिनांक २६.११.२०१४ अखेर, ४४ कापूस खरेदी केंद्रावर एकूण २५०८४ क्विंटल कापसाची खरेदी केलेली आहे.

(३) उत्पादनात घट झाली आहे, हे खरे आहे.

(४) हमीभावात २५ ते ३० टक्के रक्कम वाढवून देण्याबाबतची मागणी शेतकऱ्यांकडून वर्तमानपत्राच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

इतर मागासवर्गीय (ओ.बी.सी.) विद्यार्थ्यांची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती बंद होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत

(१४) * ३८६० श्री.सुधाकर कोहळे (नागपूर दक्षिण), श्री.विकास कुंभारे (नागपूर मध्य), श्री.कृष्णा खोपडे (नागपूर पूर्व), कुमारी प्रणिती शिंदे (सोलापूर शहर मध्य) :

सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

(१) इतर मागासवर्गीय (ओ.बी.सी.) विद्यार्थ्यांची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी लागणाऱ्या निधीची तरतुद करण्यासंबंधीचे विनंती पत्र नागपूर विभागाच्या जनप्रतिनिधीनी शासनाकडे दिनांक २५ सप्टेंबर, २०१३ रोजी व दिनांक २ डिसेंबर, २०१३ रोजी पाठविले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त पत्रातील मागण्यासंबंधी शासनाने कोणती कार्यवाही केली,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे कोणती,

(४) तसेच ह्यासंबंधी शासनाची भूमिका काय आहे ?

: (1) इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्वरित शिष्यवृत्ती मिळणेबाबत नागपूर विभागाचे लोकप्रतिनिधीचे मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, यांना पाठविलेले दिनांक 2 डिसेंबर, 2013 चे पत्र विभागास प्राप्त झाले आहे.

(2), (3) व (4) मा. लोकप्रतिनिधींनी इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी असलेली उत्पन्न मर्यादा रुपये 4.50 लाखावरून रुपये 6.00 लाख करणेबाबत मुख्य मागणी केलेली आहे.

मॅट्रीकोत्तर शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेतर्गत सन 2013-14 मध्ये इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांची उत्पन्न मर्यादा रुपये 4.50 लाखावरून रुपये 6.00 लाख करण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या विचारार्थ सादर झाला होता. तथापि, सन 2012-13 ची प्रतिपूर्ती योजना आहे त्याच स्वरूपात सन 2013-14 मध्ये चालू ठेवण्याचा निर्णय झाला. त्यानुसार दिनांक 4 मार्च, 2014 च्या शासन निर्णयान्वये सन 2013-14 मध्ये शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेकरिता उत्पन्न मर्यादा रुपये 4.50 लाख इतकीच ठेवण्यात आली आहे.

**भिवंडी (जि.ठाणे) तालुक्यातील संजय गांधी निराधार
योजनेअंतर्गत लाभार्थींना लाभ मिळत नसल्याबाबत**

(१५) * २८९७ श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

(१) भिवंडी (जि.ठाणे) तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थींना अनुदान देण्यात येत नसल्यासबाबत भिवंडी (पूर्व) येथील लोकप्रतिनिधींनी दिनांक १८ नोव्हेंबर, २०१४ रोजीच्या निवेदनाद्वारे मा.महसूल मंत्री यांचेकडे तक्रार केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय, व त्यात काय आढळून आले आहे ,

(३) नसल्यास , विलंबाची कारणे काय आहेत ?

: (1) होय, हे खरे आहे .

(2) भिवंडी (जि. ठाणे) तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेमधील संजय गांधी योजना समितीने मंजूर केलेल्या पात्र लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप सुरु करण्यात आलेले आहे.

(3) प्रश्न उद्भवत नाही.

**कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बरखास्त
संचालक मंडळाची चौकशी सुरु असल्याबाबत**

(१६) * २१५६ श्री.प्रकाश आबिटकर (राधानगरी) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर संचालक मंडळाला अपात्र ठरवून सन २००९ साली प्रशासक नेमणूक केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास सदर बरखास्त संचालक मंडळाची सहकारी विभागाकडून कलम ८८ अन्वये चौकशी सुरु आहे, हेही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरहू चौकशी लवकरात लवकर पूर्ण करून तदनुसार सदरहू प्रकरणी दोषी संचालक मंडळ व कर्मचारी यांचेवर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व सदरहू कार्यवाही केव्हापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय.

(२) होय.

(३) सदर बँकेच्या प्रकरणी कलम ८८ अन्वये कारवाईची दोन चौकशी प्रकरणे आहेत. एका चौकशी प्रकरणी कारवाई पूर्ण होऊन अहवाल प्राप्त झाला आहे. त्यास मा.उच्च न्यायालय मुंबई यांनी स्थगिती दिली आहे व दुसऱ्या चौकशी प्रकरणी कामकाज अंतिम टप्प्यावर आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

गंगाबेट सांगवी ते सोनखेड (ता. जि. नांदेड) या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत

(१७) * २३७३ श्री.असलम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

(१) गंगाबेट सांगवी ते सोनखेड (ता. जि. नांदेड) या रस्त्याची दुरावस्था झाली असून वाहतूकीस अयोग्य असल्याने रस्त्याचे डांबरीकरण करणे आवश्यक असल्याचे माहे नोव्हेंबर, २०१४ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार डांबरीकरणाचे काम लवकरात लवकर होण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) अशंत: खरे आहे.

(२) रस्त्याची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्षेत्रिय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली आहे. रस्त्याच्या २.१५ किमी लांबीमध्ये डांबरी पृष्ठभागावर खड्डे पडून रस्ता नादुरस्त झाल्याचे आढळून आले आहे. या लांबीपैकी ७५० मीटर लांबीमध्ये मजबुतीकरण व डांबरीकरण करण्याचे काम प्रगतीत आहे. उर्वरित खराब लांबीत मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम शासनाच्या विविध योजनांतर्गत मंजूरी, निधी व निकष, प्राथम्यक्रमानुसार हाती घेवून पूर्ण करण्याचे नियोजन आहे. रस्त्यावरील वाहतूक सुरळीत सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही

पालघर जिल्ह्यातील बाणगंगा पुलाच्या पुर्नबांधणीबाबत

(१८) * ३२४० श्री.हितेंद्र ठाकर (वसई), श्री.विलास तरे (बोईसर), श्री.क्षितीज ठाकर (नालासोपारा) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

(१) पालघर जिल्ह्यातील बोईसर ते तारापूर चिंचणी डहाणू पर्यंतच्या सुमारे ५० गाव पाड्यांना जोडणा-या मुख्य रस्त्यावरील पाथळ व पारनाळी गावाजवळील बाणगंगा पुलाखाली ठिकठिकाणी पडझड झाली असून सलबचेही सिमेंट काँक्रीट उखडून लोखंडी

सळ्या लॉबकळत असल्ल्याने क्षमतेपेक्षा जास्त अवजड वाहतूकीमुळे पुलाला धोका उद्भवून पूल कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर ब्रिटीशांच्या काळात बांधण्यात आलेल्या बाणगंगा पूलाची विनाविलंब पुर्नबांधणी करण्यात यावी अशी मागणी तेथील ग्रामस्थांनी मागील ३ वर्षांपासून सातत्याने मा.सा.बां.मंत्री,मा.पालकमंत्री, ठाणे पालघर , कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे, सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघर, जिल्हा आदिकडे केली आहे, हे खरे आहे काय,

(३) सदरहू ७ मीटर लांबीच्या ३ गाळ्यांच्या ५.५० मीटर रुंदीच्या बाणगंगेवरील पूल बांधण्याकरिता न्युक्लीयर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने दिनांक २८ ऑक्टोबर, २०११ रोजी प्रशासकीय मान्यता देऊन अधीक्षक अभियंता, ठाणे सा.बां. मंडळ यांनी ५४ लाख ५७ हजार २४५ रकमेस तांत्रिक मान्यता दिली असून अणुऊर्जा केंद्राने सामाजिक जबाबदारी निधी दिला आहे, तसेच दिनांक १९ जानेवारी, २०१२ रोजी सा.बां. विभाग, ठाणे यांनीही निधी उपलब्ध करून दिला असतानाही अद्यापी सदरहू पूलाच्या पुर्नबांधणीचे काम सुरु करण्यात आलेले नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, त्याची कारणे काय आहेत,

(५) सदरहू कमकुवत व धोकादायक झालेल्या पूलाच्या पुर्नबांधणीचे काम विनाविलंब हाती घेऊन पूर्ण होण्याच्यादृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) अद्याप कोणतीही कार्यवाही केली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : १) अशंत: खरे आहे.

२) होय.

३) प्रस्तुत पूलाच्या कामास तारापूर अणू उर्जा प्रकल्पाने रु. ५४,८७,२४५ इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली आहे. या कामासाठी ठेकेदारी निश्चित करण्यात आली असून मे. निधी एंटरप्रायझेस यांना दिनांक २१-१-२०१३ रोजी काम सुरु करण्याचे आदेश देण्यात आली आहेत. कंत्राटाराने काम सुरु केल्यानंतर पूलाच्या स्तंभ व अत्यंपादाच्या पायासाठी खोदाई करतांना तारापूर अणू उर्जा प्रकल्पासाठी टाकण्यात आलेल्या ३३ के.व्ही.ऐ. उच्च दाबाची विद्युत वाहीनी पूलाच्या पाचाच्या भागातून जात असल्याचे निष्पन्न झाले. सदर विद्युत वाहीनी हलविण्याबाबत तारापूर अणू उर्जा प्रकल्पाच्या प्रशासनाला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्षेत्रिय अधिका-यांनी विनंती केली आहे. विद्युत वाहीनी स्थलांतरीत केल्यानंतर पूलाचे काम ठेकेदाराकडून सुरु करण्यात येणार आहे.

४) प्रश्न उद्भवत नाही.

५) नविन पूलाचे बांधकाम होण्यास कालावधी लागणार असल्याने अस्तित्वातील पूलाची दुरुस्ती करण्याचे काम मंजूरी, निधी, निकष व प्राथम्य क्रमानुसार हाती घेण्याचे नियोजन आहे.

६) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील अपंगांच्या अनुदानित शाळांमधील कर्मचा-
यांना शासकीय योजनांचा लाभ मिळणे बाबत.**

(१९) * २२२३ श्रीमती मेधा कुलकर्णी (कोथरुड) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (१) महाराष्ट्र राज्यात अपंगांना विशेष शिक्षण व प्रशिक्षण देणा-या 700 पेक्षा जास्त विशेष शाळा व कार्यशाळा महाराष्ट्र शासन मान्य अनुदानित असून त्यात अदांजे ९000 शिक्षक व कर्मचारी कार्यरत असून यापैकी अदांजे 800 कर्मचारी हे कार्यशाळेचे आहेत, (२) तसेच, विशेष शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना 1981 पासून निवृत्ती वेतन व उपदान योजना लागू असून, तथापि दिनांक १ नोव्हेंबर, 2005 पूर्वीपासून अपंगांच्या शासन मान्य अनुदानित कार्यशाळेतील निदेशक व कर्मचारी मिळून अदांजे शासन दरबारी येऊन संबंधित विभागांना निवेदन देऊन पाठपुरावा करत आहे हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, कर्मचा-यांना उक्त योजनेचे लाभ मिळण्याकरिता शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

: (1) होय.

(2) होय.

(3) सदर कर्मचा-यांना निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर सादर करण्यात आला होता. तथापि, सदर प्रस्ताव मंत्रीमंडळाने अमान्य केला आहे.

(4) प्रश्न उद्भवत नाही.

मनोर-वाडा-भिवंडी या रस्त्याचे चौपदरीकरणासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्याबाबत

(२०) * २७३२ श्री.क्षितीज ठाकर (नालासोपारा), श्री.विलास तरे (बोईसर) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

(१) मनोर-वाडा-भिवंडी या सुमारे ६५ किमी अंतराच्या रस्त्याचे नव्याने चौपदरीकरण करण्यात आले असून या चौपदरीकरणासाठी त्या परिसरातील अनेक शेतक-यांच्या जमिनी संपादन करण्यात आल्या असून सदरहू रस्त्याचे काम पूर्ण होवून सुमारे २ वर्षांहून अधिक कालावधी लोटलेला असतानाही आजमितीस सदरहू रस्त्यासाठी घेण्यात आलेल्या जमिनीचा तसेच रस्त्यामध्ये घरे, दुकाने व अन्य मालमत्तेचा मोबदला आजमितीस संबंधित शेतक-यांना मिळालेला नाही, हे खरे आहे काय,

(२) रस्त्यात गेलेल्या जमिनीच्या व अन्य मालमत्तेचा मोबदला मिळण्यास विलंब झाल्यामुळे संबंधितांनी शासनाकडे वारंवार तक्रारी केल्या असून दिनांक २३ नोव्हेंबर, २०१३ रोजी वाडा येथे झालेल्या कुणबी समाजाच्या मेळाव्यासाठी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आले असता त्यांना पुन्हा एकदा एक निवेदन देण्यात आले असून त्यावेळेला मा.मुख्यमंत्र्यां समवेत सर्व संबंधित अधिकारी, ठेकेदार व रस्त्यासाठी जमिनी गेलेल्या शेतक-यांची एक बैठक घेवून त्या बैठकीत मा.मुख्यमंत्र्यांनी तत्काळ शेतक-यांना जमिनीचा मोबदला द्यावा असे आदेश कंपनीच्या व्यवस्थापकाना व संबंधित खात्याच्या अधिका-यांना देण्यात आलेले असतानाही आजमितीस शेतक-यांना मोबदला मिळालेला नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले तदनुसार सदरहू शेतक-यांना मनोर-वाडा-भिवंडी रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी केलेल्या जमिनीचा मोबदला विनाविलंब मिळण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) अशंत: खरे आहे.

काही बाधीत खातेदारांच्या कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे मोबदला अदा करणे शक्य झाले नाही.

(२) एकूण बाधीत खातेदार:- ११५४

आदिवासी :- १५२

बिगर आदिवासी :- १००२

मोबदला अदा केलेले खातेदार खालीलप्रमाणे :

आदिवासी :- १२२

बिगर आदिवासी:- ८३५

उर्वरित खातेदारांच्या कागदपत्रांची पूर्तता होऊ न शकल्याने अद्याप मोबदला अदा करता आला नाही. यासाठी मोबदला धारक खातेदारांची यादी वृत्तपत्रामध्ये दोन वेळेस प्रसिध्द करून खातेदारांना कागदपत्रांची पूर्तता करणेबाबत आवाहन करण्यात आले.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

सामाजिक न्याय विभागाकडून विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती बँकांच्या उदासिनतेमुळे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहत असल्याबाबत

(२१) * १६४१ डॉ.सुधाकर भालेराव (उदगीर), श्री.बबनराव शिंदे (माढा), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील विशेषतः सोलापूर जिल्ह्यात समाजकल्याण विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी ३ कोटी रुपये स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत वापराविना पडून असल्याचे वर्ष २०१३-२०१४ मध्ये निदर्शनास आले , हे खरे आहे काय ,

(२)असल्यास, यामुळे राज्यातील १०.३३ लक्ष विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतिकेत आहे,तसेच त्यांना भुर्दंड सोसावत लागत आहे , हे खरे आहे काय,

(३)असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय व त्यात काय आढळून आले आहे , तसेच याबाबत शासनाने काही कृती आराखडा तयार केला आहे काय,

(४)नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

: (१) नाही.

(२) नाही.

(३) अनुसूचित जाती, विजाभज, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेली शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन करण्यात आलेली आहे. त्यानुसार शिष्यवृत्तीची रक्कम पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते. तथापि, सोलापूर जिल्ह्यातील काही विद्यार्थ्यांचे बँक खाते क्रमांक चुकल्यामुळे शिष्यवृत्तीची रक्कम बँकेत जमा राहिली. त्याअनुषंगाने चुकलेले खातेक्रमांक दुरुस्त करण्याची कार्यवाही चालू असून त्यानंतर शिष्यवृत्तीची रक्कम संबंधितांच्या खात्यावर जमा करण्यात येईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

सावली (जि.चंद्रपूर) येथे मागासवर्गीय विद्यार्थीकरीता वसतिगृह नसल्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागत असल्याबाबत

(२२) * ३०११ श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (१) चंद्रपूर जिल्ह्यातर्गत सावली तालुक्याची निर्मिती होवून २२ वर्षे झाली असूनही समाजकल्याण विभागाच्या वतीने मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतीगृह नसल्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागत असल्याची माहिती दिनांक २४ नोव्हेंबर, २०१४ च्या सुमारास निदर्शनास आली आहे हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सावली येथे समाजकल्याण विभागाच्या वतीने स्वतंत्र मुलामुलीचे वसतीगृह मंजूर करून बांधकाम करावे अशी मागणी लोकप्रतिनिधीसह नागरीकांनी केली आहे हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

: (१), (२), (३) सावली जि. चंद्रपूर येथे मुलामुलीसाठी स्वतंत्र वसतीगृह मंजूर करून बांधकाम करावे या बाबतचे निवेदन शासनाला प्राप्त झाल्याचे आढळून आलेले नाही. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण जुनी ५ शासकिय वसतीगृहे कार्यरत आहेत. राज्यात या विभागामार्फत १०० विद्यार्थी क्षमतेची १०० वसतीगृहे तालुक्याच्या ठिकाणी सुरु करण्याचा निर्णय सन २००७ मध्ये घेण्यात आलेला आहे त्या १०० वसतीगृहापैकी चंद्रपूर जिल्ह्यात ३ नवीन वसतीगृहे सन २०११ पासून सुरु करण्यात आलेली आहेत. (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील जातपडताळणी समित्यांमधील रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत

(२३) * ४ प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), श्री.किसन कथारे (मुरबाड), डॉ.सुधाकर भालेराव (उदगीर), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.असलम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंबा कळवा), श्री.अब् आजमी (मानखुर्द शिवाजीनगर), डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले), श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर), श्री.प्रकाश आंबिटकर (राधानगरी) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील १५ जात पडताळणी समित्यांचा कारभार ६ अधिकाऱ्यांमार्फत चालविला जात असून त्यातील दोघा अधिकाऱ्यांकडे चार समित्यांचा अध्यक्षपदाचा कारभार सोपविण्यात आला असून सद्यःस्थितीत ८९ हजार अर्ज प्रलंबित असल्याचे माहे ऑगस्ट, २०१४ रोजी वा त्यासुमारास उघडकीस आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने उक्त समित्यांची रिक्त पदे भरण्याबाबत कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात आली आहे,
- (३) तसेच उक्त प्रलंबित जात पडताळणी प्रकरणांचा निपटारा जलद गतीने व्हावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जातपडताळणीसाठी स्वतंत्र अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा मा.मुख्यमंत्री यांनी दिनांक २१ नोव्हेंबर, २०१४ रोजी वा त्या दरम्यान निर्णय घेतला आहे, हे खरे आहे काय,

(४) असल्यास उक्त निर्णयाचे थोडक्यात स्वरूप काय आहे व त्यानुसार पुढे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

: (1) राज्यातील १५ जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांची अध्यक्षांची ९ पदे, उपआयुक्त तथा सदस्य यांची १४ पदे व सदस्य सचिवांची ११ पदे नियमित भरण्यात आलेली आहेत. उर्वरित रिक्त पदांचा अतिरिक्त कार्यभार अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवून प्रकरणे निकाली काढण्याची कार्यवाही सुरु आहे.

(2) जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांमधील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

(3) व (4) मा.मुख्यमंत्री यांनी दिलेल्या मान्यतेच्या अनुषंगाने जिल्हा निहाय समित्या स्थापन करण्याची कार्यवाही सुरु आहे.

येवला (जि.नाशिक) येथे रेशीम पार्क उभारण्याबाबत

(२४) * १०४३ श्री.छगन भुजबळ (येवला) : सन्माननीय वस्त्रोद्योग मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

(1) येवला (जि.नाशिक) येथील जगप्रसिध्द पैठणी उद्योगास लागणाऱ्या कच्च्या मालाचे उत्पादन स्थानिक स्तरावर होण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रीय कृषी विकास कार्यक्रमांमधून रेशीम पार्क करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक 7 नोव्हेंबर, 2014 रोजी वा त्यासुमारास शासनाकडे केली आहे, हे खरे आहे काय,

(2) असल्यास, उक्त प्रकरणी शासनार्फत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(3) नसल्यास, विलंबाची कारणे काय ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय.

(२) व (३) या अनुषंगाने संचालक (रेशीम) यांचेकडून अहवाल मागविण्यात आला आहे.

कोल्हापूर कार्यालयाकडील सन २०१३-२०१४ मध्ये राष्ट्रीयकृत बँकातून मंजूरी दिलेले बिज भांडवल व अनुदान योजनेतील प्रस्ताव निधी अभावी महामंडळाकडे रखडल्या बाबत

(२५) * २०६७ श्री.चंद्रदीप नरके (करवीर) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील मातंग समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी शासनाने सामाजिक न्याय योजनेअंतर्गत १९८५ मध्ये लोकशाहीर अर्पणा भाऊ साठे महामंडळ स्थापन केले आहे हे खरे आहे काय,

(२) असल्यास, महामंडळाच्या कोल्हापूर कार्यालयाकडील सन २०१३-२०१४ मध्ये राष्ट्रीयकृत बँकातून मंजूरी दिलेले बिज भांडवल व अनुदान योजनेतील सुमारे १३०० प्रस्ताव निधी अभावी महामंडळाकडे रखडले आहेत हे खरे आहे काय,

(३) असल्यास लोकशाहीर अर्पणा भाऊ साठे महामंडळाला अनुदान देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

: (1) हे खरे आहे.

(2) नाही. तथापी, सन २०१३-१४ मध्ये राष्ट्रीयकृत बँकांतून मंजूरी दिले बीजभांडवाल व अनुदान योजनेतील जिल्हा कार्यालय कोल्हापूर येथील उद्दिष्टानुसार मंजूर व प्रलंबित प्रकरणांचा योजनानिहाय तपशील खालील प्रमाणे.

योजना	भौतिक उद्दिष्ट	बँकेला शिफारस केलेले कर्ज प्रकरणे	बँकेने मंजूर केलेली कर्ज प्रकरणे	वितरीत झालेली कर्ज प्रकरणे	मंजूर परंतु मान्यता/निधी अभावी प्रलंबित प्रकरणे
अनुदान योजना	१६०	१३९	७४	७४	०
बीज भांडवाल योजना	३४	२१३	११६	२६	९०
एकूण	१९४	३५२	१९०	१००	९०

(3) सन २०१४-१५ या वित्तीय वर्षाकरिता बीज भांडवाल (MM) योजनेकरिता रु.७५००.०० लाख अर्थसंकल्पात मंजूर केली आहे. नोव्हेंबर, 2014 अखेर रु.४५००.०० लाख इतका निधी वितरीत करण्यात आलेला आहे. तसेच सन २०१४-१५ या वित्तीय वर्षात विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजनेतर्गत (SCA) रु.३६४५.०० लाख अर्थसंकल्पात मंजूर केली असून अद्याप निधी वितरीत करण्यात आलेली नाही. उर्वरित निधी वितरीत करण्यासंदर्भात वित्त विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.

(4) प्रश्न उद्भवत नाही.

**निफाड तालुक्यातील (जि.नाशिक) नाशिक-औरंगाबाद
महामार्गासह ग्रामीण भागातील रस्त्यांची झालेली दुर्दशा**

(२६) * ९८० श्री.अनिल कदम (निफाड) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रमांसह) मंत्री पृढील गोष्टीचा खलासा करतील काय :-

(१) निफाड तालुक्यातील (जि.नाशिक) नाशिक-औरंगाबाद महामार्गासह ग्रामीण भागातील रस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहनचालकांना सुरक्षितपणे वाहने चालविणे अशक्य झाले असल्याने वाहन धारक व प्रवाशांनी रस्त्यांची दुरुस्ती व्हावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार निवेदने दिली आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी तेथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीच निर्णयात्मक कार्यवाही झालेली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, तक्रारीच्या अनुषंगाने रस्त्यांची दुरुस्ती करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व याबाबतची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील :

(१), (२), (३) व (४) होय.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसंदर्भात वेळोवेळी निवेदने प्राप्त होत असतात.

प्रस्तुत रस्ता हा प्रमुख राज्यमार्ग क्र.२ दर्जाचा असून या रस्त्याच्या डांबरी पृष्ठभागास पडलेले खड्डे भरून रस्ता वाहतूकीसाठी सुस्थितीत ठेवण्यात आला आहे. हा रस्ता महत्वाचा रस्ता असल्याने रस्त्याची दुरुस्ती वेळोवेळी निधी, निकष व प्राथम्यक्रमानुसार हाती घेऊन पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गैरकारभार

(२७) * १५५६ डॉ.सुनिल देशमुख (अमरावती) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (1) अमरावती जिल्हा बँकेचे पदाधिकारी करीत असलेल्या गैरकारभाराबाबत अमरावती जिल्हा सहकारी बँक कर्मचारी संघटनेने दिनांक 14/06/2014 व दिनांक 12/11/2014 रोजी वा त्या सुमारास सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, पुणे यांचेकडे तक्रार केली आहे, हे खरे आहे काय,
- (2) असल्यास, सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, पुणे यांनी उपरोक्त तक्रारीवर चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत त्यांचे पत्र क्र.अर्थ/वसा/अम.अज.म.अमरावती यांना आदेश दिले आहेत, हे ही खरे आहे काय,
- (3) असल्यास, उपरोक्त दोन्ही प्रकरणाबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले तसेच सदर प्रकरणात दोषीविरुद्ध शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (4) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (1) होय, हे अशंत: खरे आहे.

सदरची तक्रार विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, अमरावती यांचे कार्यालयास दिनांक 12-8-2014 रोजी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून प्राप्त झालेली आहे. तसेच दिनांक 12-11-2014 ची तक्रार विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, अमरावती या कार्यालयास सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालयाकडून प्राप्त झालेली नसून सदरची तक्रार प्रतिलिपीचे स्वरूपात बँक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष यांचेकडून दिनांक 15-11-2014 रोजी प्राप्त झालेली आहे.

(2) होय, हे खरे आहे,

सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कडून प्राप्त झालेली तक्रार विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, अमरावती यांचे पत्र दिनांक 2-9-2014 अन्वये जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांना पाठविली असून त्याबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत सुचित करण्यात आलेले आहे.

(3) उपरोक्त दोन्ही तक्रारीचे अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अमरावती यांनी चौकशी सुरु केलेल असून चौकशी संबधाने बँकेला आवश्यक कागद पत्राची मागणी केली आहे. अद्याप चौकशी पूर्ण झालेली नाही.

चौकशी अहवालाच्या अनुषंगाने उचित कार्यवाही करण्यात येईल.

(4) प्रश्न उद्भवत नाही.

मुहुड (जि.रायगड) येथील रस्त्याच्या दुरुस्तीबाबत

(२८) * ८०१ श्री.सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील (अलिबाग), श्री.धैर्यशील पाटील (पेण) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रमांसह) मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (१) मुरुड (जि.रायगड) शहरातील नारळी पोकळीच्या बागा, नवाबाचा राजवाडा, फणसाड अभयारण्य, जंजीरा व पद्मदुर्ग किल्ला यामुळे दिवसेंदिवस पर्यटकांची वाढ होत असतांना शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे, हे खरे आहे काय,
- (२) तसेच मुरुड पासून १० किलोमीटर अंतरावरील खोराबंदर या ठिकाणी जाण्यासाठी असणाऱ्या रस्त्याचे काम बऱ्याच दिवसांपासून अर्धवट अवस्थेत असून या रस्त्याच्या मध्यभागी मोठे भगदाड पडल्याने तेथील नागरिक व पर्यटक यांना धोका निर्माण झाला आहे हेही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त दोन्ही प्रकरणांची शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार या नादुरुस्त रस्त्यांची कामे लवकरात लवकर करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) नाही. रस्त्याच्या डांबरी पृष्ठभागावरील खड्डे भरून रस्ता वाहतुकीसाठी सुस्थितीत ठेवण्यात आली आहे.
 (२) नाही. तथापि, सदर रस्ता मेरी टाईम बोर्डाने बांधला असून सध्या हा रस्ता जिल्हा परिषद, रायगड यांच्या अखत्यारित असून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम मंजूरी निधी निकष व प्राथम्यक्रमानुसार हाती घेण्याचे नियोजन आहे.
 (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या वस्तुंची खरेदी जास्त दराने केल्याबाबत

(२९) * ४०६२ श्री.बाळासाहेब मुरकुटे (नेवासा) : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील आदिवासी आश्रम शाळांसाठी तसेच आदिवासीसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांची चिक्की, स्वेटर, आश्रम शाळातील मुलीसाठी नाईट गाऊन, मुलांसाठी ड्रेस मोजे या वस्तुंची जास्त दराने खरेदी केल्या प्रकरणी एक सदस्य समिती दिनांक २० नोव्हेंबर, २०१३ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे गठीत करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर चौकशी पूर्ण झाली आहे काय, चौकशीत काय आढळून आले त्यानुसार संबंधित दोषी अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) अद्यापपर्यंत चौकशी पूर्ण न झाल्यास चौकशीच्या विलंबाची काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१) अशांत: खरे आहे, आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांसाठी प्रश्नात नमूद केलेल्या वस्तुंपैकी फक्त चिक्की खरेदी आणि प्रोसीड प्रोटीन पावडर व मायक्रोन्युट्रीन खरेदी प्रकरणात चौकशीसाठी दिनांक 20.11.2013 च्या शासन निर्णयान्वये एक सदस्यीय समितीगठीत करण्यात आली आहे.
 (२) व (३) उपरोक्त नमूद एक सदस्यीय समितीने त्यांच्या अहवाल दि.30 मे, 2014 रोजी आदिवासी विकास विभागास सादर केलेला आहे. सदर अहवालावर कार्यवाही सुरु आहे.

**राज्यातील आश्रमशाळांतील शाळकरी विद्यार्थ्यांना
आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत**

(३०) * २६३९ श्री.अब् आजमी (मानखुर्द शिवाजीनगर) : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करण्याबाबत माननीय उच्च न्यायालयाच्या न्यायपीठाकडून माहे जुलै, २०१४ च्या सुमारास आदेश दिले होते, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रश्नाबाबत आश्रमशाळांना कोणत्या सुविधांची आवश्यकता आहे व ती पूर्ण करण्यासाठी शासनाने माहे नोव्हेंबर, २०१४ अखेर पर्यंत कोणती कार्यवाही केली आहे वा करणार आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१) व (२) राज्यातील आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूंच्या अनुषंगाने श्री.रविंद्र तळपे यांना मा.उच्च न्यायालय, मुंबई येथे जनहित याचिका क्र.६९/२०१३ दाखल केली आहे.

मा.उच्च न्यायालयाने दि.१८/०६/२०१४ रोजी सर्व आश्रमशाळांची तपासणी करण्याच्या व ज्या आश्रमशाळांमध्ये मुलांना मुलभूत सुविधा देण्यात येत नाहीत. त्यांचे अनुदान बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत.

मा.न्यायालयाच्या आदेशास अनुसरून राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळांची तपासणी ऑगस्ट, २०१४ मध्ये करण्यात आलेली आहे. सर्व तपासणी अहवाल एकत्रित करून त्यांचे विश्लेषण करण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, चेंबूर यांचेकडे सोपविण्यात आलेले असून त्यांचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीवर पूल बांधण्याबाबत

(३१) * २२६२ श्री.मधुसूदन केंद्रे (गंगाखेड) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रमांसह) मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (१) परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीवर पूल नसल्याने गंगाखेड शहराच्या उत्तरेकडे असलेल्या १४ गावांतील नागरिकांना येण्या व जाण्यासाठी २० किलोमीटरचा दूरचा प्रवास करावा लागत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर नदीवर पूल बांधण्याची मागणी स्थानिक नागरिक शासनाकडे सातत्याने करीत आहेत, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर मागणीच्या अनुषंगाने सदर नदीवर पूल बांधण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय.

(२) होय.

(३) व (४) प्रश्नाधीन पुलाचा प्रस्ताव, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद (बांधकाम) विभाग, परभणी यांच्या दि.१९.८.२०१३ च्या पत्रान्वये जिल्हा नियोजन व विकास समिती, परभणी यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. तथापि, सदर कामास अद्याप

मान्यता अप्राप्त असून जिल्हा नियोजन समितीची मान्यता प्राप्त झाल्यानंतर, निकष व निधीच्या उपलब्धतेनुसार काम हाती घेण्याचा प्रयत्न राहिल.

**राज्यातील इचलकरंजी, मालेगाव, भिवंडी, सोलापूर भागातील
पावरलुम उद्योगांना शासनातर्फे सवलती देण्याबाबत**

(३२) * २२०९ श्री.इम्तीयाज सय्यद (औरंगाबाद मध्य), अॅड.वारीस पठाण (भायखळा), कुमारी प्रणिती शिंदे (सोलापूर शहर मध्य) : सन्माननीय वसंत्रोद्योग मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील इचलकरंजी, मालेगाव, भिवंडी, सोलापूर इत्यादी भागात कार्यरत पावरलुम उद्योग मंदीमुळे डबघाईला असल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून या उद्योगाला शासनातर्फे विशेष सवलती उदा.वीजपुरवठा तसेच पायाभूत सोईसुविधा पुरवण्याची मागणी जनप्रतिनिधी, विविध संघटना, जागरूक नागरीक यांनी मा.मंत्री (वसंत्रोद्योग), मा.मंत्री (उद्योग) मा.राज्यमंत्री (वसंत्रोद्योग) यांच्याकडे माहे ऑगस्ट, २०१४ वा त्या दरम्यान निवेदनाद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच सोलापूर जिल्ह्यात सन २००४ मध्ये शासनाकडून यंत्रमाग व्यावसायिकांना ५० टक्के अनुदानाचे पॅकेज देण्यात आले असून या पॅकेजयोजनेतर्गत ५० टक्के अनुदान प्राप्त बँकेनी पुनर्वसनाची योजना ८ ते ९ वर्षे होऊन देखील राबविली नसल्याने सोलापूरतील जवळपास २५०० यंत्रमाग व्यावसायिकांचे उद्योग बंद पडल्यामुळे सोलापूरतील यंत्रमाग घटक बेरोजगार झालेले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचे माहे नोव्हेंबर २०१४ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले हे खरे आहे काय,

(३) तसेच या यंत्रमागधारकांवर अवसायिकांनी कलम १०१ अन्वये वसुलीच्या नोटीसा लेखापरिक्षकांची फौजदारी नोटीसा तसेच डी.आर.टी. कडून सुरु असलेल्या कर्जाच्या वसुलीमुळे या यंत्रमागधारकांवर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे, हे खरे आहे काय,

(४) शासन निर्णय सक्र. यंत्रमाग १०२००३/प्र.क्र.१५२/टेक्स-३ दि.११.२.२००४ मध्ये श्री.प्रकाश आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील यंत्रमागधारकांच्या समस्यांबाबत समितीने त्यांच्या समस्या जाणून शासनाकडे अहवाल सादर केलेला होता, परंतु या निर्णयाची अजूनही अमंलबाजावणी करण्यात आलेली नाही हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, या यंत्रमाग घटकांना पुनर्जिवीत करण्यासाठी शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) ५० टक्के लाभार्थी यंत्रमाग घटकांचे पुनःरुज्जीवनाचा कार्यक्रम अंतर्गत नवीन औद्योगिक धोरणाचा २०१३ मध्ये समावेश केले आहे काय, नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) यंत्रमागधारकांच्या अडचणीबाबत निवेदने प्राप्त झाली आहेत, (२) आणि (३) सोलापूर जिल्ह्यातील १४०७ यंत्रभाग धारकांचे ५० टक्के कर्ज शासनाने संबंधित बँकांना अदा केलेले आहे. तथापि त्यामधील ४६७ यंत्रमाग धारकांनी, शासनाने त्यांचे ५० टक्के कर्ज अदा केल्यानंतरही उर्वरित ५० टक्के कर्ज न फेडल्यामुळे संबंधित बँकांनी कार्यवाही सुरु केलेली आहे.

(४) व (५) सदर अहवालानुसार शासनाने उद्योग विभागामार्फत राज्यामधील यंत्रमाग धारकांच्या कर्ज प्रकरणी रु.३४.८९ कोटी अदा केले आहेत. त्यामध्ये सोलापूरमधील १४०७ यंत्रमागधारकांच्या रु.२३.७४ कोटीचा समावेश आहे. याशिवाय सोलापूरमधील यंत्रमागधारकांना व्याज सवलतीपोटी रु.१०.३९ कोटी अदा करण्यात आले आहेत. त्यामुळे निर्णयाची अमंलबाजावणी करण्यात आलेली नाही, हे खरे नाही.

(६) औद्योगिक धोरण हे सर्व प्रकारच्या उद्योगाकरीता करण्यात आले असल्याने त्यामध्ये यंत्रमाग घटकांचा वेगळा उल्लेख करण्यात आलेला नाही.

अहमदनगर येथील उड्डाणपुलाच्या बांधकामाबाबत

(३३) * २३५७ श्री.संग्राम जगताप (अहमदनगर शहर) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रमांसह) मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (१) अहमदनगर शहरातील वाढत्या वाहतूकीवर मात करण्यासाठी व नागरिकांना सुलभ वाहतूक करण्यात यावी यासाठी पाटील हॉस्पिटल सर्व्हर चौक उड्डाण पूल बांधण्याचा निर्णय शासनाने सन २००३-२००४ या वर्षात घेऊन सदर पुलाच्या कामास अद्याप सुरुवात करण्यात आली नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदरहू पुलाचे काम तात्काळ सुरु करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) तसेच अहमदनगर शहरातील नागरिकांना सुलभ वाहतूक होण्यासाठी सदरचा उड्डाणपूल तातडीने बांधणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, उक्त दोन्ही प्रकरणी विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय.

- (२) सदर प्रकरणी लवाद मंडळासमोर कार्यवाही प्रगतीत आहे.
- (३) निविदेतील तरतूदीनुसार उड्डाणपुलाचे बांधकाम त्वरित सुरु करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत सुमारे 400 कोटी रुपयांचा झालेला गैरव्यवहार

(३४) * २४२६ श्री.प्रकाश सुर्वे (मागाठाणे), श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (1) मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत सुमारे 400 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याने या प्रकरणी जबाबदार असणाऱ्या संचालक मंडळ व अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची शिफारस करणारा अहवाल जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या तपासणी अधिकाऱ्यांनी सहकार आयुक्त यांना दिनांक 1 ऑक्टोबर, 2013 वा त्या सुमारास सादर केला आहे, हे खरे आहे काय,
- (2) असल्यास, सदरील अहवालाच्या अनुषंगाने बँकेत झालेल्या गैरव्यवहाराचे स्वरूप काय आहे व उक्त अहवालानुसार शासनाने दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (3) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) हे खरे नाही.

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, मुंबई यांच्या तपासणी पथकाने चौकशी करून अंतरीम अहवाल दि.३.१०.२०१३ रोजी व अंतिम तपासणी अहवाल दि.६.१२.२०१३ रोजी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, मुंबई यांना सादर केला असून बँकेच्या जबाबदार

संचालका विरुद्ध कलम ११० च्या प्रस्ताव सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, पुणे यांच्याकडे दि.२४.१२.२०१३ रोजी सादर केला. तथापि, फौजदारी कारवाई करण्यास शिफारस करणारा अहवाल सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, पुणे यांना सादर करण्यात आलेला नाही.

(२) तपासणी अधिकारी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (३) मुंबई त्यांच्या तपासणी अहवालात

- १) कर्ज मंजूरी व वितरणामध्ये अधियमितता
- २) बँकेच्या निधीबाबत कायदेशीर अधिकाराचा गैरवापर करणे.
- ३) नफ्याचे विनियोजन चुकीच्या पध्दतीने ठरविणे.

अशा प्रकारे गैरव्यवहाराचे मुद्दे नमूद केले आहेत.

त्यासंबंधी दिनांक २.६.२०१४ रोजी विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, मुंबई यांच्या पत्रान्वये चाचणी लेखापरीक्षण करण्यासाठी आदेश काढण्यात आले आहेत, चाचणी लेखापरीक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतर झालेल्या गैरव्यवहारासंबंधी योग्य कारवाई करणे शक्य होईल.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

हातकणंगले तालुक्यातील (जि.कोल्हापूर) प्र.जि.मां.क्र. २० रुकडी येथे पंचगंगा नदीवर मोठा पूल बांधणेबाबत

(३५) * १९८३ श्री.सुरेश हाळवणकर (इचलकरंजी) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रमांसह) मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

(१) हातकणंगले तालुक्यातील (जि. कोल्हापूर) प्र.जि.मां.क्र. २० रुकडी येथे पंचगंगा नदीवर मोठा पूल बांधणे बाबतचा प्रस्ताव कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम दक्षिण, कोल्हापूर यांनी शासनास माहे जून, २०१३ मध्ये वा त्या दरम्यान सी.आर.एफ. अंतर्गत सादर केलेला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त पुलाचे बांधकाम झाल्यास इचलकरंजी कोल्हापूर हे अंतर १० कि.मी. ने कमी होणार असून हातकणंगले व करवीर तालुक्यात अनेक गावात दळणवळण सुरु होणार आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रस्तावास मंजूरी देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय, हे खरे आहे. तथापि, त्यास केंद्र शासनाची मंजूरी प्राप्त झाली नाही.

(२) सदर पुलाचे बांधकाम झाल्यास इचलकरंजी ते कोल्हापूर शहर हे अंतर ५ कि.मी. ने कमी होणार असून हातकणंगले व करवीर तालुक्यात अनेक गावात दळणवळण सुरु होवू शकेल.

(३) व (४) प्रश्नाधीन पुलाचा प्रस्ताव केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत मान्यतेकरीता दि.१३.०८.२०१४ च्या शासनपत्रान्वये पुनःश्च केंद्रशासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आलेला आहे. तथापि त्यास अद्याप मान्यता प्राप्त झालेली नाही. सदर पुलाचे काम मंजूरी, निकष व निधी उपलब्धतेच्या अधीन राहून हाती घेण्याचा प्रयत्न राहिल.

धरणगाव (जि.जळगाव) येथे रेल्वे गेटवरील उड्डाण पुलाखालील रस्त्याच्या दुरुस्तीबाबत

(३६) * २३०९ श्री.गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रमांसह) मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

(१) धरणगाव (जि.जळगाव) येथे दिनांक १० व ११ नोव्हेंबर, २०१४ रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे गेटवरील उड्डाण पुलाखालील रस्त्यामध्ये खड्डे पडून, पाणी साचल्यामुळे अनेक व्यक्तींच्या वाहनांचे नुकसान झाले असून अनेकांना शारिरीक दुखापती झाल्या, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर रस्ताचे काम ठेकेदाराने त्वरीत पूर्ण करावे अशी मागणी स्थानिक जनतेने संबंधित उपअभियंता अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर निवेदनाच्या अनुषंगाने सदरहू रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी कोणती कार्यवाही करण्यात आली आहे वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व सदरहू प्रश्नाबाबतची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील : १) अशंत: खरे आहे.

२) होय.

३) उड्डाण पुलाखालील तात्पुरत्या स्वरूपात वापरण्यात येणा-या खडीच्या रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यास आले आहे.

४) प्रश्न उद्भवत नाही.

नागोठाणे (ता.पनवेल, जि.रायगड) येथील वाकणच्या मुंबई गोवा महामार्ग क्रमांक १७ वरील इंग्रजकालीन पुलाच्या दुरुस्तीबाबत

(३७) * ३४३६ श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रमांसह) मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

(१) नागोठाणे (ता.पनवेल, जि.रायगड) येथील वाकणच्या मुंबई गोवा महामार्ग क्रमांक १७ वरील इंग्रजकालीन पुलाच्या सर्व गाळ्यांवर जंगली झाडांची लागवडसदृश्य वाढ मोठ्या प्रमाणात झाली असून त्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला असल्याचे माहे जुलै, २०१४ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत चौकशी करण्यात आली आहे काय असल्यास चौकशीत काय आढळून आले व तदनुसार पुलाच्या सुरक्षिततेबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) नागोठाणे (ता.रोहा, जि.रायगड) येथील वाकणाच्या अबां नदीवरील पुलावर झुडपांची वाढ झालेली आहे. सद्यस्थितीत उंच झुडपे काढली असून लहान झुडपे काढण्याचे काम प्रगतिपथावर आहे.

(२) सदर पुलावरील झुडपी काढण्याकरिता प्रकल्पाचे स्वतंत्र अभियंता यांच्यामार्फत उद्योजकास सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच विषयांकीत पुल सुस्थितीत ठेवण्याबाबत उद्योजकास वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

श्रीवर्धन तालुक्यातील (जि.रायगड) दिघी, वडवली फाटा दिघी ते नानवली, आदगाव, बागमांडला-कोलमांडला ते निगडी बाजारपेठ, बोर्ली पंचतन बाजारपेठ, दिवेआगर, हरिहरेश्वर या रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत

(३८) * २८९१ श्री.भरतशेठ गोगावले (महाड) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रमांसह) मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (१) श्रीवर्धन तालुक्यातील (जिल्हा रायगड) दिघी, वडवली फाटा दिघी ते नानवली, आदगाव, बागमांडला-कोलमांडला ते निगडी बाजारपेठ, बोर्ली पंचतन बाजारपेठ, दिवेआगर, हरिहरेश्वर या प्रमुख रस्त्यांसह इतर रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाल्याचे माहे ऑक्टोबर, २०१४ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, श्रीवर्धन तालुका हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा असून याठिकाणी लाखोंच्या संख्येने पर्यटन येत असतात, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार परदेशी पर्यटकांची लक्षणीय संख्या लक्षात घेता उपरोक्त रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व याबाबतची सदयःस्थिती काय आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) नाही.

सदयस्थितीत प्रश्नात नमूद केलेले रस्ते सुस्थितीत असून रस्त्यांवरील वाहतूक सुरळीपणे सुरु आहे.

(२) (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

मौजे दारफळ ता.उत्तर सोलापूर येथील ६२ एकरावर रेशीम पार्क उभारण्याबाबत

(३९) * २२४२ कुमारी प्रणिती शिंदे (सोलापूर शहर मध्य) : सन्माननीय वस्त्रोद्योग मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (१) सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून मौजे दारफळ (ता.उत्तर सोलापूर) येथील ६२ एकरावर रेशीम पार्क उभारण्याचा निर्णयास सहकार व वस्त्रोद्योग विभागाने दिनांक १४ सप्टेंबर, २०१४ रोजी वा त्यासुमारास मान्यता दिली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी रेशीम पार्क उभारण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे काय,
- (३) असल्यास, उक्त दोन्ही प्रकरणाबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत तसेच रेशीम पार्क उभारण्यास किती कालावधी लागेल ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) व (२) होय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या दि.६ सप्टेंबर, २०१४ च्या शासन निर्णयान्वये रेशीम पार्क उभारण्याच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

(३) व (४) सदर जमिन माळढोक अभयारण्यासाठी अधिसूचित करण्यात आली होती. तथापि, खासगी जमिनी माळढोक पक्षी अभयारण्याच्या अधिसूचनेतून वगळण्याबाबतची

शिफारस राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाने मान्य केली आहे. तसा अहवाल राज्य शासनाने केंद्रीय वन्य जीव मंडळाकडे पाठविला असून त्यावरील निर्णय अद्याप प्रलंबित आहे. केंद्रीय वन्यजीव मंडळाच्या निर्णयानंतरच यासदर्भात पुढील कार्यवाही करता येईल.

कोल्हापूर-सांगली या दुसऱ्या महामार्गावरील रस्त्याच्या दुरुस्तीबाबत

(४०) * २८३० डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले), श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रमांसह) मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (१) कोल्हापूर-सांगली या दुसऱ्या महामार्गाकरीता गेल्या दोन वर्षापासून कच्च्या रस्त्यांसाठी मातीचा, मुरमाचा भराव करून सदरहू काम अपूर्णावस्थेत असल्यामुळे हा महामार्ग धोक्याचा झाला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास याबाबत चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदरहू रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत व सदरचा महामार्ग किती कालावधीत पूर्ण होणे अपेक्षित आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) हे खरे नाही.

- (२) खाजगीकरणांतर्गत बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्वावर शिरोली (कोल्हापूर) ते सांगली रस्त्याची सुधारणा करणे हे काम प्रगतीपथावर आहे.
- (३) निविदा शर्तीनुसार सदर काम पूर्ण करण्यात येईल.

नागपूर, उमरेड, भिसी, चिमूर, शेगाव, वरोरा, वणी, करंजी, राज्यमार्गास दर्जोन्नत करून राष्ट्रीय महामार्ग घोषित करणेबाबत

(४१) * ३९५२ श्री.बंटी भांगडिया (चिमूर) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रमांसह) मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (१) नागपूर-उमरेड-भिसी-चिमूर-शेगाव-वरोरा वणी करंजी या राज्य मार्गास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते विभागाने मंत्रालय, मुंबईद्वारा केंद्र शासनाकडे दिनांक १ सप्टेंबर, २०१४ रोजीचे सुमारास दर्जोन्नत करून राष्ट्रीय महामार्ग घोषित करून बांधकाम करणेबाबत प्रस्ताव पाठविला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर मार्गास भारत सरकारकडून दर्जोन्नत आदेश राज्य शासनास प्राप्त झालेला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर दर्जोन्नत राष्ट्रीय महामार्गाचे प्रत्यक्ष बांधकाम, निविदा व प्रवासी वाहतूक सुरु करण्यासाठी निश्चित कालावधी ठरविण्यात आले आहे काय,
- (४) असल्यास, सदर रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी नियोजन करताना कमीत कमी अंतरासह नागमोडी वळणे सरळ करण्याचे ठरविण्यात आलेले आहेत, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, सदर रस्ता बांधकाम कधीपर्यंत वाहतूकीस उपलब्ध होणे अपेक्षित आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय.

(२) होय.

(३) नाही.

(४) नाही.

या प्रकल्पासाठी स्वतंत्र सल्लागार नेमण्याची प्रक्रिया निविदा स्तरावर आहे.

(५) सदर रस्ता सध्या वाहतूकीस उपलब्ध आहे.

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांच्या नियुक्तीबाबत

(४२) * ४८० श्री.बाबुराव पाचर्णे (शिरूर) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील एकूण १६५ सहकारी साखर कारखान्यांपैकी सुरु असलेल्या ११० साखर कारखान्यांपैकी ८० साखर कारखान्यांचा कार्यभार प्रभारी कार्यकारी संचालक चालवित आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कार्यकारी संचालक (मॅनेजिंग डायरेक्टर) नियुक्तीसाठी आवश्यक असलेल्या पॅनलच गेली १० वर्षे रखडलेले आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांच्या नियुक्तीबाबत शासनामार्फत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) हे खरे नाही.

गाळप हंगाप २०१४-१५ मध्ये सद्यःस्थितीत ९५ सहकारी साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरु केला आहे. यापैकी ४४ सहकारी साखर कारखान्यांवर प्रभारी कार्यकारी संचालक कार्यरत आहेत.

(२), (३), व (४) सहकारी साखर कारखान्यांवर नियुक्ती करावयाच्या कार्यकारी संचालकांची तालीका (पॅनल) तयार करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती, तथापि, मा.उच्च न्यायालयात या संदर्भात ८ याचिका अंतिम निर्णयासाठी प्रलंबित असल्यामुळे कार्यकारी संचालकांची तालीका (पॅनल) तयार करण्यासाठीची प्रक्रिया अपूर्ण आहे.

शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या विशेष घटक योजनेअंतर्गत मागासवर्गीय सहकारी संस्थामध्ये झालेला गैरव्यवहार

(४३) * ३७५६ श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

(१) शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या विशेष घटक योजनेअंतर्गत मागासवर्गीय सहकारी संस्थामध्ये झालेला गैरव्यवहारीची चौकशी करून डॉ.बाबासाहेब आबडेंकर संशोधन केंद्र, पुणे यांनी आपला अहवाल माहे मार्च, २०१० मध्ये शासनाकडे सादर केला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अहवालाच्या शिफारशीचे थोडक्यात स्वरूप काय आहे,

(३) असल्यास, शिफारशीवर शासनाने कोणता निर्णय घेतला आहे वा घेण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

: (१) होय.

(२) अहवालाच्या शिफारशीचे थोडक्यात स्वरूप,

अ) सदस्यांचे जात प्रमाणपत्राची तपासणी न करणे.

ब) प्रकल्प अहवाल सादर करतांना संस्था या 5% स्व हिश्याची रक्कम जमा दाखवितात पण मंजूरीनंतर ती रक्कम काढण्यात येते.

क) पहिल्या हप्ता मिळाल्यानंतर संस्थांकडून व्यवसायाची जागा बदलण्यात येते.

ड) प्रस्ताव सादर करतांना बँकांकडून अथवा वित्तीय संस्थांकडून हमीपत्र दिले जाते पण नंतर कर्ज पुरवठा केला जात नाही.

(3) उपरोक्त प्रमाणे अहवालातील शिफारशीनुसार शासनाने खालीलप्रमाणे सूचना निर्गमित केल्या आहेत.

अ) अनुसूचित जातीच्या सर्व सहकारी संस्थांनी सर्व सभासदांची जात पडताळणी करून घेण्यासाठी कळविले असून त्याशिवाय मंजूर अर्थसहाय्य उचल करता येणार नाही असेही सुचीत केले आहे.

ब) संस्थेस दुसरा हप्ता मंजूरी करिता प्रस्ताव सादर करण्यापूर्वी 5% स्वहिस्सा खात्यात जमा असल्याचा पुरावा सादर करण्याबाबत निदेश दिलेत.

क) जागा बदलाबाबत आयुक्त, समाज कल्याण, पुणे यांची परवानगी घेतल्याशिवाय संस्थेस प्रकल्प इमारत बांधकामास सुरुवात करता येणार नाही, असे निदेश दिले आहेत.

ड) वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळविणे सोपे जावे म्हणून संस्थेस देण्यात आलेले भाग भाडविल व कर्ज परतफेड होईपर्यंत तारणगहाण खतावर 25% पहिला हक्क वित्तीय संस्थेचा व दुसरा 75% हक्क शासनाचा राहिल असे आदेश निर्गमित केले आहेत.

(4) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई -आगरा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ च्या तिसऱ्या टप्प्यातील
गोंदे ते पिंपळगाव बसवंत या दरम्यानच्या रुंदीकरणाबाबत**

(४४) * ४१०२ श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रमांसह) मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई आगरा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ च्या तिसऱ्या टप्प्यातील गोंदे ते पिंपळगाव बसवंत या दरम्यानचे रुंदीकरण अशोका बिल्ड कॉन आणि एल अँड टी कंपन्यांनी संयुक्तीकरित्या केले असून ठराविक वेळेत काम पूर्ण न झाल्यामुळे अखेर ७५ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा करत पिंपळगाव बसवंत येथे दिनांक २ ऑक्टोबर, २०१२ पासून विरोध असतानाही टोलनाका सुरु करण्यात आला. तसेच अद्याप ही हायवेचे काम अपूर्ण असताना टोल नाक्यावर माहे मार्च, २०१४ पासून तिप्पट दरवाढ लागू करण्यात आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, वाहन चालकांकडून संपुर्णपणे टोल वसूली केली जात असून वाहन चालकांना सर्वोत्तम सेवा उपलब्ध करण्यात आलेली नाही, तसेच आडगाव, ओझर विल्लोळी यासह विविध ठिकाणी अद्याप काम संध गतीने सुरु असतानाही टोल तिप्पट वाढविण्यात असल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरलेली आहे, हे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले, व तदनुसार सदरहू गोंदे ते पिंपळगाव बसवंत दरम्यानच्या हायवे रुंदी करणाचे काम अपूर्ण असताना ही तिप्पट टोल आकरण्याची कारणे काय आहेत,

(४) याबाबत चौकशी करण्यात आली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) सवलत करारनामा व राष्ट्रीय महामार्ग टोल धोरणातून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून टोल वसूली केली जाते.

(२) सवलत करारनामानुसार कामे केली असून, काही ठिकाणी भूसंपादनाअभावी काम होऊ शकलेले नाही.

- (३) उद्भवत नाही.
(४) प्रश्न उद्भवत नाही.

**अबंरनाथ येथील सुर्योदय को.ऑप.हॉसिंग
सोसायटीवर खरेदी-विक्री हस्तांतरणाची असलेली बंदी**

(४५) * १६३५ डॉ.बालाजी किणीकर (अबंरनाथ) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (१) अबंरनाथ येथील सर्वात जुन्या सुर्योदय को.ऑप. होसिंग सोसायटीला गेल्या आठ वर्षापासून अटी व शर्ती भंगाचे कारण दाखवून खरेदी-विक्री हस्तांतरणाची बंदी आहे, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार वरील सोसायटीस खरेदी-विक्री हस्तांतरणास घातलेली बंदी उठविण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(३) नसल्यास विलंबाची कारणे काय तसेच ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) हे अशंत: खरे आहे.

- (२) व (३) प्रस्तूत प्रकरणी धोरणात्मक निर्णय प्रस्तावित असून संबंधित विभागांच्या अभिप्रायानंतर आवश्यक निर्णय घेण्याची कार्यवाही करणेत येईल.

**आदिवासी समाजाच्या विकासासाठी राखीव
ठेवण्यात आलेला निधी उपयोगात न आणल्याबाबत**

(४६) * २५४८ श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.असलम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील मराठा, धनगर, मुस्लिम व इतर समाजाप्रमाणे आदिवासींचा विकास होणे अपेक्षित असतानाही त्यांच्यासाठी निधी राखीव ठेवण्याचे शासनाचे धोरण असतानाही आदिवासींसाठी राखीव ठेवलेले नऊ हजार कोटी रुपये वापरलेच नसल्याचे माहे ऑक्टोबर, २०१४ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, त्यानुसार आदिवासींचा निधी त्यांच्यासाठी वापरण्याबाबत तसेच उक्त निधी न वापरता शिल्लक ठेवणा-या अधिका-यांवर शासनाने कोणती कारवाई केली आहे वा करण्यात येत आहे,
(३) असल्यास, या प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय, व त्यात काय आढळून आले आहे ,
(४) अद्याप कोणती कार्यवाही करण्यात आली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. विष्णु सवरा : (१) हे खरे नाही.

- (२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २००१ ते २०१२
या कालावधीत चार कोटी १८ लाखांचा झालेला गैरव्यवहार**

(४७) * ३५६४ श्री.रूपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (१) सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सन २००१ ते २०१२ या कालावधीत चार कोटी १८ लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे दिनांक २४ नोव्हेंबर, २०१४ रोजी वा त्यासुमारास चौकशी अधिकारी यांनी सादर केलेल्या अहवालात आढळून आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या अहवालानुसार किती जण दोषी आढळून आले व त्यांचेवर कोणत्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे काय,
- (३) असल्यास, संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) अद्याप कोणतीच कारवाई केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय, अशांत: खरे आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८३ अन्वये करण्यात आलेल्या चौकशीअती सदर बँकेस रु.४,१८,१६,०००/- इतक्या रकमेचे आर्थिक नुकसान/ क्षती झाल्याचे निदर्शनास आले आहे. तथापि, गैरव्यवहार झाल्याचे अहवालात नमुद करण्यात आलेले नाही.

(२) सदर चौकशीमध्ये गैरव्यवहार झाला असल्याचे आढळून आलेले नाही त्यामुळे गुन्हा दाखल करण्याचा प्रश्न उदभूत नाही.

(३) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम (४) ८३ मधील तरतूदीनुसार सदर अहवालातील निष्कर्ष बँकेस दि.३.१२.२०१४ रोजीच्या पत्राने कळविण्यात आले असून, कलम ८८ अन्वये चौकशीचे आदेश सत्वर पारीत करण्यात येत आहेत.

(४) चौकशी अहवाल प्राप्त होताच पुढील कार्यवाही सुरु केली असल्याने विलंबाची प्रश्न उदभूत नाही.

**पालघर जिल्ह्यातील टेन मनोर वाडा भिवंडी रस्त्याच्या
चौपदरीकरणाचे काम अर्धवट स्थितीत झाल्याबाबत**

(४८) * ३२४२ श्री.हितेंद्र ठाकूर (वसई), श्री.विलास तरे (बोईसर), श्री.क्षितीज ठाकूर (नालासोपारा) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रमांसह) मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

(१) पालघर जिल्ह्यातील टेन मनोर वाडा भिवंडी रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम अर्धवट स्थितीत असून या रस्त्यावरील देहरजा नदी व पिंजरा नदीवरील पूलाचे कामही मागील ३ वर्षापासून अपूर्णावस्थेत आहे तसेच झालेले बांधकामही निकृष्ट दर्जाचे असून त्यातील लोखंडी सेव्यांना गंज लागला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मागील ३ वर्षापासून सदरहू पुलाचे तसेच रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत असण्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत,

(३) सदरहू रस्त्याचे व पूलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्यामुळे वाहतूकदार व प्रवाशांनी हा पूल पुन्हा नव्याने बांधण्यात यावा अशी मागणी मागील २ वर्षापासून अधिकांक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, ठाणे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, ठाणे आदीकडे लेखी निवेदनाद्वारे केलेली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, या संपूर्ण कामाची सखोल चौकशी करण्यात आली आहे काय,

(५) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार पुढे याप्रकरणी कोणती कारवाई करण्यात आली आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) नाही.

(२) दोन्ही पालांचे (दहरेजा आणि पिंजाळ) बांधकाम पूर्ण झाले आहे. जोडरस्तासाठी आवश्यक वनजमिनीचे संपादन करणे प्रगतीत आहे. वनविभागाची मान्यता मिळाल्यानंतर जोड रस्त्यांची कामे व डांबरीकरणाचे काम पूर्ण करून पुढे वाहतुकीस खुले करण्यात येतील.

(३) नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील गुळ उद्योग बंद अवस्थेत असल्याबाबत

(४९) * २०७३ श्री.चंद्रदीप नरके (करवीर) : सन्माननीय पणन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील विशेषतः कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील गुळ उद्योगाचे गेल्या चार ते पाच वर्षांपासून नियमनमुक्तीमुळे व व्यापाऱ्यांनी कृत्रिम दर घसरण केल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, हे खरे आहे का,

(२) असल्यास, कोल्हापूर जिल्ह्यातील जवळ - जवळ ७०० हून अधिक गुन्हाळघरे बंद अवस्थेत आहेत, हे ही खरे आहे का,

(३) असल्यास, याबाबत चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार गुळाचा तारण योजनेत समावेश करून गुळाला हमीभाव, गुळ दरात होणारी घसरण थांबवणेबरोबरच गुळ विक्रीसाठी शासकीय व्यवस्था उभी करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) नाही, दि.३.३.२०१४ च्या आदेशान्वये गुळ नियमनयुक्त करण्यात आला आहे. त्यामुळे चार-पाच वर्षांपासून नियमनमुक्तीमुळे भाव पसरले आहेत, असे म्हणणे उचित नाही. तथापि, सर्वसामान्य मंदीमुळे इतर कृषी उत्पन्नाप्रमाणे गतसालापेक्षा गुळाचे दर घसलेले आहेत.

(२) सन २०१४-१५ मध्ये गुळ हंगाम चालू होत असताना अवकाळी पाऊस झाल्यामुळे गुन्हाळघरे उशिरा चालू झाली आहेत. सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ५०० ते ५५० गुन्हाळघरे सुरु आहेत.

(३) व (४) चौकशीचा प्रश्न उद्भवत नाही. केंद्र शासनाच्या भांडारण (विकास व विनियमन) अधिनियम, २००७ मध्ये नमूद केलेल्या वस्तुमध्ये गुळाचा समावेश असल्याने बँका वखार पावतीवर कर्ज देतात. तसेच हमीभाव केंद्र शासनमार्फत जाहीर करण्यात येतात. तथापि, गुळ नाशवंत असल्यामुळे हमीभाव देता येत नाही. गुळाच्या मुल्यवृद्धी तसेच निर्यातवृद्धी करिता पायाभूत सुविधा उभारणी करणेबाबत प्राथमिक प्रकल्प आरखडा तयार करणेचे काम कृषी पणन मंडळामार्फत करण्यात येत आहे.

विद्यानगर (ता.अलिबाग, जि.रायगड) येथील
मुकंबधिर विद्यालय इमारतीच्या दुरुस्तीबाबत

(५०) * ८०२ श्री.सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील (अलिबाग), श्री.धैर्यशील पाटील (पेण) :

सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

(१) अलिबाग तालुक्यातील (जि.रायगड) शासकीय मुकबधीर विद्यालय इमारत धोकादायक झाल्याने सदर इमारतीचे पुर्नबांधणी व नुतनिकरण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी व निधी उपलब्ध करणेसाठी सादर करण्यात आला आहे हे खरे आहे का,

(२) असल्यास, उपरोक्त प्रस्तावाला मान्यता देणेत आली आहे काय,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

: (1) शासकीय मुकबधीरी विद्यालय, अलिबाग या इमारतीची देखभाल व दुरुस्ती करिता प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्धतेबाबत प्रस्ताव जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, रायगड यांच्याकडून आयुक्त, अपंगकल्याण यांच्याकडे सादर झालेला आहे. त्याबाबत आयुक्त, अपंगकल्याण यांच्यास्तरावर कार्यवाही सुरु असून सदर प्रस्ताव अद्याप शासनस्तरावर प्राप्त झालेला नाही.

(2) सदर इमारत धोकादायक आहे की नाही, याबाबत स्ट्रक्चरल ऑडीट दि.21 व 22/11/2014 रोजी करून घेण्यात आले आहे. सदर अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

(3) प्रश्न उद्भवत नाही.

म्हसळा तालुक्यात (जि.रायगड) बी.बी.एन.एल कंपनीने (भारत ब्रॉडबँड नेटवर्क लि.) केबल टाकताना अनेक रस्त्यांचे व साईडपट्ट्यांचे केलेले नुकसान

(५१) * २९१८ श्री.भरतशेठ गोगावले (महाड), श्री.मनोहर भोईर (उरण) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रमांसह) मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

(1) म्हसळा तालुक्यात (जि.रायगड) बी.बी.एन.एल कंपनीने (भारत ब्रॉडबँड नेटवर्क लि.) केबल टाकताना अनेक रस्त्यांचे व साईडपट्ट्यांचे नुकसान केल्याचे नुकतेच माहे नोव्हेंबर, २०१४ मध्ये निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(2) असल्यास, तालुक्यातील श्रीवर्धन-लोणेरे राज्य मार्ग ९८ म्हसळा-पाभरे वाशी राज्य मार्ग ९५ व अन्य मार्गावर संबंधित बी.बी.एन.एल कंपनीने अटी व नियमांचे उल्लंघन करून साईड पट्टीचे लगत व यंत्राचे सहायाने खोदाई केल्यामुळे फार मोठे नुकसान झाले आहे, हे ही खरे आहे काय,

(3) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले, तदनुसार दोषी कंपनीविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(4) तसेच उक्त कंपनीकडून नुकसान भरपाई वसूल करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(5) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : १. होय.

२. श्रीवर्धन-लोणेरे राज्य मार्ग ९८ व म्हसळा-पाभरे रा.म.९५ या रस्त्यावर बी.बी.एन.एल. ने खोदाई केलेली नाही. तथापि, दिघी बोरली शेखाडी बागमांडला प्र.रा.मा.४ या रस्त्यावर बी.बी.एन.एल. मार्फत खोदाई करण्यात आली असून साईट पट्टीचे नुकसान झाले होते.

३. बी.बी.एन.एल. कंपनीने सदर रस्त्याची खोदलेली साईड-पट्टी कंपनीने दुरुस्त करून सध्या पूर्ववत केली आहे.

४. प्रश्न उद्भवत नाही.
५. प्रश्न उद्भवत नाही.

**सोलापूर जिल्ह्यातील पतसंस्था व नागरी सहकारी
बँकेतील ठेवीदारांची रक्कम परत करण्याबाबत**

(५२) * २२४८ कुमारी प्रणिती शिंदे (सोलापूर शहर मध्य) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (1) सोलापूर जिल्ह्यातील ३१ पतसंस्था आणि शहरातील 7 नागरी सहकारी बँकातील ठेवीदारांची सुमारे २६ कोटी रुपये परत करण्याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी माहे सप्टेंबर, 2014 वा त्या सुमारास बैठक घेवून सहकार कायद्याच्या कलम 83 आणि 88 अन्वये चौकशी करून संस्थेतील गैरव्यवहाराची जबाबदारी निश्चित करण्याची सूचना जिल्हा उपनिबंधक बी.टी. लावंड व शहर उपनिबंधक बी.एस. कटरे, संबंधित बँकाचे अवसायक पतसंस्थेवरील प्रशासक यांना आदेश दिले आहेत, हे खरे आहे काय,
(2) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
(3) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत तसेच संबंधित अवसायकाकडून अद्यापपर्यंत किती ठेवीदारांची रक्कम देण्यात आली आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील : (1) होय.

(2) व (3) सोलापूर जिल्ह्यातील अवसायानात घेण्यात आलेल्या 9 बँकापैकी 5 बँकाची चौकशी करण्यासाठी कलम 88 अन्वये प्राधिकृत अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यापैकी 1 बँकेची चौकशी पूर्ण झाली आहे. सदर अवसायानात घेतलेल्या बँकामधील रु.138.65 कोटी इतक्या ठेवीपैकी वसुलीतून व डीआयसीजीसी क्लेम मधून ठेवीदारांना रु.94.80 कोटी इतक्या ठेवी परत करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील अडचणीत आलेल्या 56 संस्थापैकी 25 संस्थाबाबत ठेवीदारांच्या तक्रारी नाहीत. मात्र ठेवी परत करण्यासंदर्भात जास्तीत जास्त तक्रारी असणाऱ्या पतसंस्थावर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 मधील तरतूदीनुसार विविध प्रकारची कायदेशीर कारवाई केली असून, अडचणीतील पतसंस्थापैकी 21 पतसंस्था अवसायानात घेण्यात आल्या आहेत, 292 जबाबदार व्यक्तीविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच 66 जबाबदार व्यक्तीविरुद्ध रु.33.25 लाख रकमेची जबाबदारी निश्चित केली असून रु.2.70 लाख रकमेची वसुली झालेली आहे. उर्वरित वसुलीबाबत कार्यवाही सुरु आहे.

**अबरंनाथ (जि.ठाणे) येथील अनुसूचित जाती विद्यार्थ्यांना समाजकल्याण
विभागामार्फत निवासी शाळेस मान्यता प्राप्त झाली असल्याबाबत**

(५३) * १६३६ डॉ.बालाजी किणीकर (अबरंनाथ) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (१) अबरंनाथ (जि.ठाणे) येथील अनुसूचित जाती मुलासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत निवासी शाळेस मंजूरी प्राप्त आहे हे खरे आहे काय,
(२) असल्यास, निवासी शाळेच्या इमारतीचे बांधकामाचे अदाजपत्रक प्रशासकीय मंजूरीसाठी ऑक्टोबर, २०११ पासून शासनसत्तरावर प्रलंबित आहे हे खरे आहे काय,

- (३) असल्यास, सदर संदर्भात शासनाने कोणती उपाययोजना केली आहे ,
 (४) नसल्यास , विलंबाची कारणे काय आहेत ?

: (1) होय.

(2) व (3) अनुसूचित जाती व नवबौध्द मुलां-मुलीकरिता प्रत्येक तालुक्यात निवासी शाळा बांधण्यास शासनाने दिलेल्या मान्यतेच्या अनुषंगाने अमळनेर तालुका जि. जळगाव येथे निवासी शाळा मंजूर झाली होती. तथापी त्या ठिकाणी जागा उलब्ध न झाल्यामुळे शासनाने सदर निवासी शाळा दि. 14/02/2012 अन्वये चिखलोली, ता. अंबरनाथ (जि. ठाणे) येथे स्थलांतरीत करण्यास मंजूरी दिली. चिखलोली ता. अंबरनाथ (जि. ठाणे) येथील मागासवर्गीय मुला-मुलीच्या शासकीय निवासी शाळेच्या बांधकामाबाबतचे सुधारीत अदांपत्रक शासनास मे, 2012 मध्ये प्राप्त झाले असून, सदर अदांपत्रकास प्रशासकीय मान्यता घेण्याकरिता प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मान्यतेनंतर मा. उच्चाधिकार समितीची मान्यता घेण्याकरिता सादर करण्यात आला असता, मा. उच्चाधिकार समितीने अंबरनाथ (जि. ठाणे) बांधकाम करण्याचा प्रस्ताव अमान्य करून सदर निवासी शाळा जळगाव येथेच करण्याचे निदेश दिले.

तथापि चिखलोली अंबरनाथ जि. ठाणे येथील निवासी शाळेसाठी शासकीय जागा प्राप्त झाली असून सदर जागेवर अतिक्रमण होऊ नये म्हणून सदर जागेवरच निवासी शाळा बांधण्याच्या खर्चाचे अदांपत्रक पुन्हा मा. उच्चाधिकार समितीसमोर सादर करण्याची कार्यवाही शासनस्तरावर सुरु आहे.

(4) प्रश्न उद्भवत नाही.

**शहापूर तालुक्यातील (जि.ठाणे) पिवळी, अघई, पेंढरघोळ,
 डोळखांब या आश्रमशाळेच्या अर्धवट व निकृष्ट बांधकामाबाबत**

(५४) * ३५६९ श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रमांसह) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) आदिवासी विकास विभागातर्गत शहापूर तालुक्यातील (जि. ठाणे) शासकीय आश्रमशाळा पिवळी, अघई, पेंढरघोळ, डोळखांब येथे सन २०११-१२ मध्ये मंजूर झाल्या असून सदर आश्रमशाळेचे बांधकाम अर्धवट व निकृष्ट दर्जाचे झाल्या असल्याबाबतच्या तक्रारी तेथील स्थानिक नागरिकांनी वारंवार अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्याकडे केल्या आहेत, हे खरे आहे काय,
 (२) असल्यास, या संदर्भात शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले,
 (३) चौकशीनुसार संबंधित ठेकेदारावर कारवाईस दुर्लक्ष करणाऱ्या अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांचेवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व सदरहू आश्रमशाळेचे काम केव्हापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही. तथापि सदर प्रकरणी शासनस्तरावरून अधीक्षक अभियंता, दक्षता व गणनियंत्रण मंडळ, मुंबई यांना दिनांक ५/१२/२०१४ रोजीच्या पत्रान्वये चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

(४) आश्रमशाळांचे बांधकाम निधी उपलब्धतेच्या अधीन राहून मार्च, २०१५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

**राज्यातील अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांना शासनाने
मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना लागू केली असल्याबाबत**

- (५५) * २०८२ श्री.चंद्रदीप नरके (करवीर), डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले), श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-
- (१) राज्यातील इयत्ता ९ वी आणि १० वी मध्ये शिकत असलेल्या अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांना शासनाने मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना लागू केली आहे हे खरे आहे काय,
 - (२) असल्यास, या शिष्यवृत्तीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील १६८६४ विद्यार्थी पात्र ठरले असून त्यासाठी ४ कोटी ३३ लाख २४ हजार २६८ रुपये जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत हे खरे आहे काय,
 - (३) असल्यास, कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार विद्यार्थ्यांसाठी फक्त २ लाख रुपये खर्च झाले असून उर्वरित विद्यार्थ्यांची माहिती संबंधित मुख्याध्यापकांनी ऑनलाईन भरती नसल्यामुळे १५ हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिलेले आहेत, हे खरे आहे काय,
 - (४) असल्यास, सदर विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यावर जमा करण्याबाबत तसेच ऑनलाईन माहिती भरणेकरीता टाळाटाळ करणा-या संबंधित मुख्याध्यापकांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे ,
 - (५) नसल्यास , विलंबाची कारणे काय आहे?

: (१), (२) व (३) होय.

- (४) कोल्हापूर जिल्ह्यातील संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई करणेबाबत, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांचेस्तरावरून संबंधित शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांना कळविण्यात आले आहे.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

**राजमाता गृह निर्माण सहकारी संस्था मर्या. जटवाडा
रोड, औरंगाबाद या संस्थेने केलेल्या भ्रष्टाचाराबाबत**

- (५६) * ८०५ श्री.सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील (अलिबाग), श्री.धैर्यशील पाटील (पेण) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-
- (१) राजमाता गृह निर्माण सहकारी संस्था मर्या., जटवाडा रोड औरंगाबाद या संस्थेने साडेतीन एकर जमीन मल्यांकनाची किंमत साडेसहा कोटी असतांना तीन कोटी रुपयात नगदी रोख स्वरूपात विक्री केल्याबाबत संस्थेच्या सभासदांनी दिनांक २४ जानेवारी, २०१४ रोजी दिलेल्या तक्रारीनुसार विभागीय सह निबंधक, सहकारी संस्था विभाग, औरंगाबाद यांनी चौकशीबाबत आदेश दिले हे खरे आहे काय,
 - (२) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी अहवाल प्राप्त झाला आहे काय,
 - (३) नसल्यास, संबंधीत संस्थेचे चेअरमन श्री.डी.जी.दळवी, माजी सचिव हिरण व सचिव यांची चौकशी अधिका-यास लेखी खुलासा किंवा संस्थेसंबंधी अभिलेख उपलब्ध केले नाही त्या चौकशी अधिका-यांनी संबंधितांवर कोणती कायदेशीर कारवाई केली वा करण्यात येत आहे,
 - (४) सदर संस्थेस हिशोब तपासणी वर्ग ड दिला असतांना संस्था अवसायनात काढून जमीन विक्रीची परवानगी देण्याची कारणे काय आहेत,

(५) तसेच संस्था अवसायनात न काढता संस्थेची हिशोब तपासणी सन १९८६ ते ३१ मार्च, २०१३ पर्यंत तक्रारी अर्जानुसार फेर हिशोब तपासणी करण्यात आली आहे काय, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय, तथापि श्री.आर.एस.चव्हाण व मिनाज खान या संस्थेच्या संदस्यांनी दिनांक २७/१/२०१४ रोजी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, औरंगाबाद यांना अशा स्वरूपाची तक्रार दिलेली आहे. सदर तक्रार अर्जावर तक्रारदारांचा कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहाराचा पत्ता नमुद केलेला नाही, तसेच उपरोक्त तक्रारदारांचा संस्थेच्या मूळ नोंदणी झालेल्या ४५ सभासदांमध्येही समावेश नाही.

(२) अद्याप चौकशी पूर्ण झालेली नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) संस्थेची जमीन महानगरपालिकेच्या नॉन डेव्हलपमेंट झोन मध्ये आल्यामुळे सभासदांना बांधकाम करता येत नसल्यामुळे संस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये जमीन विक्री करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आणि संस्थेच्या चार एकर जमीनीपैकी २० आर जमीन शिल्लक असल्यामुळे संस्था अवसायनात घेण्यात आली नाही.

(५) जमीन विक्री व्यवहार हा मार्च, २०१३ नंतरचा असल्यामुळे फेर लेखापरिक्षणाशी सदर व्यवहाराचा संबंध येत नाही.

विधान भवन :
नागपूर.

डॉ. अनंत कळसे
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा

मुद्रणपूर्व सर्व प्रकिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर
मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, नागपूर.